Date: 13.08.2024

To, The Manager (Listing), Bombay Stock Exchange Limited, Dalal Street, Mumbai - 400 001

# Scrip Code: 531925

Dear Sir/Madam,

# Sub: Newspaper Publication for Unaudited Financial Results for the Quarter and three months ended 30<sup>th</sup> June, 2024

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Unaudited Financial Results of the Company for the quarter and three months ended 30<sup>th</sup> June, 2024 were published in two Daily newspapers on 13<sup>th</sup> August, 2024:

- 1. Active Times
- 2. Pratahkal

Kindly take the same on record and acknowledge.

Thanking You For, 52 Weeks Entertainment Ltd

NISARG AMISH KUMAR SHAH Late: 2024.08.13 14:03:26 +05'30'

Nisarg Shah Company Secretary and Compliance Officer

# ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करावे : आयुक्त इंदु राणी जाखड़



डोंबिवली, दि. १२ (वार्ताहर) : स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्म्यांचे आणि देशासाठी आपले योगदान दिलेल्या माजी सैनिकांचे कार्य अतुलनीय आहे. या माजी ज्येष्ठ सैनिकांनी महापालिकेचे दूत म्हणून जनमानसात समन्वयाचे कार्य करावे, असे विनंतीवजा आवाहन महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांनी आज महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न

# धेरी पश्चिम येथील वीस वर्षे रखडलेला बसेरा झोपु गृहप्रकल्प अखेर लागणार मार्गी

मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) : अंधेरी (पश्चिम) येथील 'बसेरा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थे'चा तब्बल वीस वर्षे रखडलेला गृहप्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहे. 2003 सालच्या सर्वेक्षणानुसार बनवलेले परिशिष्ट -2 बोगस असल्याने रद्द करून नवीन बायोमेट्रिक सर्वेक्षणानुसार परिशिष्ट -2 नव्याने बनवून प्रकल्प मार्गी लावण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले आहेत. अंधेरीत (पश्चिम) चे भाजप आमदार अमित साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाला यश आले असून ला प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना त्यांची हक्काची घरे देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे साटम यांनी सांगितले. यासंदर्भात माहिती देताना आमदार साटम म्हणाले की, बसेरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परिशिष्ट -2 बनवताना मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली होती.



ठाणे : ४०१ १०७.

दिनाच्या झालेल्या ऑगस्ट क्रांती कार्यक्रमात केले. यावेळी उपस्थित सैन्यदल, नौदल, हवाईदलातील माजी ज्येष्ठ अधिकारी महापालिका आयुक्तांनी संवाद वर्गाशी साधला

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त

हर्षल गायकवाड, अनिता परदेशी. दिग्विजय चव्हाण, सर्व उपायुक्त, सर्व उपस्थितांमार्फत

# जाहीर सूचना

सदर सूचना याद्वारे माझे अशील वादनीवाल सीएचएसएल यांना अध्यक्ष/ सचिव यांच्य सूचनेवरून जारी केली जात आहे. सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की. माझे अशील यांचे सभासद कोमल किशोर गुरबानी व त्यांचे भाउ रोहित किशोर गुरबानी हे फ्लॅट क्र. १६, डी विंग, तळ मजला, वादनीवाला सीएचएसएल, चिंचोळी बंदर रोड, मालाड पश्चिम मुंबई ४०० ०६४ येथील मालमत्तेचे संयुक्त मालक , आहेत व रु. ५० प्रत्येकीच्या २९६ ते ३०० (दोन्ही समाविष्ट) धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १० च्या ५ शेअर्सचे धारक आहेत व सद फ्लॅटचे कोणतेही खटले वा दावे यांच्याविना कायदेशीर हक्क व कायदेशीर व प्रत्यक्ष ताबाधारक आहेत. एक संयुक्त मालक रोहित किशोर गुरबार्न यांचा मृत्यू दि. ०६.०५.२०२४ रोजी (अविवाहित) कोणतेही नामनिर्देशन न करता झाला वा त्यानंत संयुक्त मालक कोमल किशोर गुरबानी हे केवळ सोसायटीचे कायदेशीर वारस व अर्जदार अस्-पनःविकासाकरिता कायदेशीर मालक आहेत व गीएएए अनुसार पूर्ण केले आहेत. त्यांनी मळ शेअर प्रमाणपत्र क्र. १० गहाळ झाल्याच्या संबंधात प्रमाणपत्र समवेत ड्यप्लिकेत शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता अर्ज केल

आहे व संबंधित दस्तावेज पोलीस तक्रार दाखल केली आहे सदर प्रकरणात सूचना आम जनतेस जारी केली होती व जर कोणाही व्यक्तीस सदर फ्लॅट व कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे तसेच विक्री, अदलाबदल, गहाण, देणगी, भाडेकरार. धारणाधिकार, प्रभार, देखभाल, परवाना, भेट गरसा, शेअर, ताबा, सुविधाधिकार, न्यास, देणगी, ताबा, जप्ती वा अडथळे वा काही असल्यास मयत शेअर यांच्या हस्तांतरणाकरिता कोमल किशोर गुरबानी यांच्या नावे हस्तांतरण केले व ड्यप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरित याद्वारे सदर अधोहस्ताक्षरित यांना माझे कार्यालय यांच्यासह सर्व संबांधित दस्तावेज यांच्यासह दावे लॉ क्लिनीक, २-तळ, न्यु पारीजात सीएचएसएल तुरेल पाखाडी रोड, देसाई हॉल, मालाड (प). मुंबई ४०० ०६४ येथे दुर. क्र. ९९६७९७७६०५ ईमेल lawclinicmum@gmail.com व तारखेपासन १४ दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा कोणतेही दावे/ आक्षेप गहित धरले जाणार नाहीत व दावे/ आक्षेप. काही असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व अधोहस्ताक्षरित माझे अशील यांना सदर संबंधात दावे प्रमाणपः सही/ वकील अतुलकुमार पी. मनकामे वकील मंबई उच्च न्यायाल लवादांसमक्ष जाहिर सूचना (मल्टि-स्टेट को-ऑपरेटिक सोसायटी ॲंक्ट, २००२ च्या कलम ८४ अन्वये) द्वारा. टीबेएसबी सहकारी बँक लिमिटेड, मारुती आशिष इमारत, अपना बाजार समोर,

ववाहरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ४०० ०८०. **ज्याअर्थी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड.**ने विवादकर्ता असल्याने खाली नमद केलेला विवाद माझ्याकडे नेर्णयासाठी संदर्भित केल्यामुळे, मी तुम्हाला याद्वारे वरील पत्त्यावर माझ्यासमोर वैयक्तिकरित्या किंवा योग्यरित्य नेर्देशित केलेल्या वकिलाद्वारें किंवा लवाद प्रकरणाशी संबंधित सर्व वास्तविक प्रश्नांची उत्तरे देण्यास सक्षम व सक्ष वकिलामार्फत अशा प्रश्नांवर आणि पढे दिलेल्या लवाद प्रकरणातील दाव्याचे उत्तर देण्याकरिता २३ ऑगस्ट, २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता माझ्या समक्ष हजर राहण्याचे आवाहन करतो. विवाद/प्रकरण क्र.

विरोधकाचे नाव आणि पत्ता

हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत "तिरंगा प्रतिज्ञा" घेण्यात आली. यासमयी पद्मश्री पुरष्कार विजेते गजानन माने, माजी आर्मी इंजिनिअर ए.व्ही. कंरदीकर, इंडियन नेव्हीचे माजी अधिकारी एस.बी.खांडेकर, एअरफोर्स चे माजी अधिकारी एन.एस.मानकर तसेच महापालिका अग्निशमन विभागात काम करताना एका दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या अग्निशमन अधिका-यांच्या जवळचे आप्तेष्ट जयेश शेलार, दिपा वाघचौडे, यज्ञेश आमले व पौर्णिमा कांबळे यांचा महापालिका आयुक्त इंदु राणी जाखड़ यांचे हस्ते पुस्तक पुष्प देवून सन्मान करण्यात आल

# जाहीर सूचना

कृपया नोंद घ्यावी की, डॉ. सुधाकर व्ही . कंकाल व अल्का एस. कंकाल हे फ्लॅट क्र. १४ ३ रा मजला, जेमिनी चेंबर सीएचएस लि., लॉट क्र. ५७-ए, सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २ पेस्टोम सागर, चेंबूर, मुंबई ४०० ०८९ (मालक) असून प्रौढ भारतीय रहिवासी आहेत (यापढे माझे अशील म्हणून संदर्भित) असून ते मनोज शंकर बोचरे यांच्यासह बोलणी करत आहेत. वय वर्ष. प्रौंढ भारतीय रहिवासी असन (यापढे प्रस्तावित खरेदीदार म्हणून संदर्भित) असून त्यांनी फ्लॅट क्र. १४, ३ रा मजला, जेमिनी चेंबूर सीएचएस लि., प्लॉट क्र. ५७-ए, सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २, पेस्टोम सागर, चेंबूर, मुंबई ४०० ०८ (यापुढे सदर मालमत्ता म्हणून संदर्भित) ही लमत्ता माझे अशील यांच्याकडून ताब्यात घेतली त्या मालमत्तेचे विवरण खालील लिखीत अनुसूचीमध्ये विवरणीत आहे. मी याद्वारे आम जनतेस सचित करत आहे की. आम जनतेस घोषित जाहीर सूचना ॲक्टीव्ह टाईम्स व मुंबई लक्षदिप दैनंदिन वृत्तपत्रामध्ये दि. ०४.०५.२०२४ रोजी सदर फ्लॅंटच्या विक्रीकरिता प्रसिद्ध केली जी यश नरेश गुप्त (प्रस्ताबित खरेदीदार) यांना सदर व्यवहार दोन्ही क्षांद्वारे रद्द झाल्याने करण्यात येत आहे. वरील संदर्भावरून माझे अशील याद्वारे आम जनेतस सचित करत आहेत की जर कोणाही व्यक्तीस सदर ालमत्तेच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच कोणतेही हक, अधिकार, हितसंबंध सदर ालमत्तेमध्ये वा मालक यांचे हितसंबंध असल्यास यांनी आधीच कोणतेही खटले, दावे, हुकूम, याचिका, अपील वा अन्य जसे की प्रक्रिया काही नसल्यास कोणतेही न्यायालय, आदेश वा हुकूम सदर प्रकरणात काही असल्यास त्यांनी सदर लमत्ता संबंधात सदर प्रक्रिया वरील अनुसार त्यांचे हक सचित करावे व त्यांचे सर्व आक्षेप व दावे लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना सदर सचनेच्या प्रसिद्धी तारखेपासन चौंदा दिवसांच्या कालावधीच्या आत सूचित करावे अन्यथा माझे अशील यांना संबंधित सदर मालमत्ता संबंधित कोणतेही आक्षेप वा दावे सल्याचे गृहित धरले जाईल व सदर माझे अशील दोन्ही पक्षांद्वारे विक्री व्यवहार पूर्ण करतील. याची कुपया नोंद घ्यावी. मालमत्तेची अनुसूची : सर्व तो भाग व भूखंड असलेला फ्लॅट क्र. १४, 3 रा मजला. जेमिनी चेंबर सीएचएस लि., प्लॉट क्र. ५७ए. सीटीएस क्र. ९३, रोड क्र. २. पेस्टोम सागर, चेंब्र, मुंबई ४०० ०८९. दि. १३.०८.२०२४ ठिकाण : मुंबई वकील नाव : रोहित जैन कार्यालय पत्ता : दुकान क्र. ३ सी फूड मार्केट समोर, पी. एल. लोखंडे मार्ग चेंबूर, मुंबई ४०० ०८९ मो. क्र. ९८७०६८८०६३ ईमेल आयडी : rohittjain23@gmail.com

ता. 	गुलाब	(एन्फोर्समेट) नियम, २००२ च्या सदर ति (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये विशेषत: कर्जदार व आम जनतेस इशार कोणतेही व्यवहार हे डीएमआव हाऊसिंग अकस लाख चार हजार नडगे व्ययोरंगी म सकारे पूर्वता होएपर्वत रक्ष्मेच्या अधी कावद्याचे अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्च घेण्यासाठी कर्जदार/ सह-कर्जदार/ गहा मालमत्तेचा सर्व तो भाग व भूछांड अस सिटी सर्व्हे क्र. ९१९, ९१३, ९१४, ९१९ दि. १२.०८.२०२४ ठिकाण : ठाणे, मह	खालील निर्देशित मार देण्यात येत आहे बं प फावनान्स प्रायवहेट मात्र) दि. १९ एप्रिल, 1 असतील. 3 (८) च्या तरातुरी: एणवटदार/ हमीदार र स्थावर मालम लेला बिल्ट अप रहि 4, गाव तारापुर, ताल	लमत्तेचा दि. ०८ अ तो, त्यांनी सदर मात <b>लिमिटेड यांच्या प्र</b> २०२४ अनुसार व अंतर्गत उपलब्ध क पांचे लक्ष वेधून घेण <b>तेचे <u>दिवरण</u> वस्ती पल्टॅट क्र. ०</b> तुका व जिल्हा पाल	गॅगस्ट, २०२४ रोजी। तमत्तेसंदर्भात व्यवहा भारांतर्गत रख्यम रु. १ त्यावरील कंत्राटी द गालावधीमच्ये प्रतिभूत यात येत आहे. ०६, तळ मजला, वृ घर, ठाणे, महाराष्ट्र १	ताबा घेतला आहे र करू नये व असं १०४९८२/- (रु राने व्याज व प्रभा । मालमत्ता सोडवू जणा निवास आय ४०१ ४०४. ाधिकृत अधिकार्त
	-	<b>आगम कॅ</b> ति सीआयएन : L65990 त कार्यालय : जागा क्र. २, १ ला मजला, १ ई-मेल : <u>asgamcltd(@gmail.con</u> दि. ३० जून, २०२४ रोर्ज अलेखापरीक्षित स्थार्य	MH1991PLC हिमतुझा हाउस, ७, n वेवसाइट : <u>wwv</u> ो संपलेल्या तिमा	064631 होमजी स्ट्रीट, फोल <u>w.aagamcap</u> ही अखोरकरिता	ital.com	पीएस वगळता)
अ. क्र.		तपशील	तिमाही अखेर ३० जून, २०२४ अलेखापरीक्षित	तिमाही अखेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित	तिमाही अखेर ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित	वर्ष अखेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित
ए.	परिचालनातून	एकूण उत्पन्न	0.68	واوار ه	શ.૨૫	3.66
ची.	अन्य उत्पन्न		0,00	0,00	0,00	૦.૦૫
ę.	एकूण उत्पन्न		୦.ଓଷ୍	واوا. ٥	૧.૨૫	\$.63
ξ.	कालावधीकरिता अतिविशेष बाबी	निखळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा पूर्व)	(२.५३)	(४.४१)	(१.५२)	(१०.६७)
w.		वधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(૨.५३)	(४.४१)	(શ.५૨)	(१०.६७)
٧.		ालावधीकरिता निब्बळ नफा/(तोटा) ।/वा अपवादात्मक बाबी परचात)	(२.५३)	(૪.૪૫)	(१.५२)	(१०.७१)
ц.	(कालावधीकमि	ता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ता (करपश्चात) नफा/(तोटा) समाथिष्ट व शिक उत्पन्न (करपश्चात)	(२.५३)	(8.84)	(૧.૫૨)	(१०.७१)
ξ.	प्रदानित समभा	ग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	400	400	400	400
<b>b</b> .	उत्पन्न प्रतिशेअ	र				
	१. मूळ		(०.०५)	(٥.٥٩)	(0.03)	(०.२१)
	२. सीम्यीकृत		(૦.૦૫)	(0.08)	(¢.03)	(०.२१)
एक्सचे केलेल २. गत वष	ाजसह दि. ३० जून या कंपनीच्या संचा गाँची आकडेवारी प्	ह्वी अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन , २०२४ अखेर तिमाही अखेरकरेता वित्तीय अहवाल लक मंडळाडुरो मंजूर व लेखा समिती द्वारे मर्थादित वे नःव्यबस्थापित/ पुनःनिर्थारित करणे आवश्यक आहे. बस्वाइट <u>www.aagamcapital.com</u> व बीए	ाचा विस्तृत प्रारूपाचा स त्ला आहे. कंपनीचा वैध	गरांश आहे. सदर अहब ग़निक अहबाल सदर ३	तल दि. १२ ऑगस्ट, २ अहवालामध्ये आहे. असलेल्या वेबसाइटवर उ	०२४ रोजी आयोजित

# एमके वेंचर्स कॅपिटल लिमिटेड

सीआयएन : L17100MH1991PLC059848 नोदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस टॉवर्स, ११ वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

इमल :	info@mkventurescapital.com
2	र. क्र. ०२२–६२६७ ३७० <i>९</i>

	यूआरएल : https://mkventurescapital.com/					
	३० जून २०२४ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवाल					
स्थार्य	थायी वित्तीय अहवाल (रक्कम रु. लाखात, अन्य अहवाल वगळता)					
अ.	विवरण		तिमाही अखोर		वर्ष अखेर	
क्र.		३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २४	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
Ŷ.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८०९.६६	९०१.०५	१,२७५.८७	४,१३९.७९	
<i>२</i> .	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा (+)/ तोटा (-)	५१४.४५	५८६.७१	५४४.४१	२,१०८.२०	
ą.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) – निव्वळ	५१४.४५	५८६.६६	५४४.४१	२,१०८.१५	
γ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी)	३८४.३५	३८४.३५	३८४.३५	३८४.३५	
- L	and all (and the second				1 91-5 -33	

	डोंबिवलीतील एकलव्य आर्ट फोरम	
गसून	संस्थेचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी	२२ निवडक कलाकृती कथ्थकच्या म
गाऱ्या	आहे. यानिमित्ताने संस्थेचे १६० ते	

एकलव्य आर्ट फोरमच्या रौप्य महोत्सवानिमित्त १६० कलाकार २२ निवडक कलाकृती सादर करणार

डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड नोदणीकृत कार्या DMI HOUSING FINANCE फॅक्स : +९१ १९४१२ नोदणीकृत कार्यालय : एक्सप्रेस बिल्डींग, ३ रा मजला, ९-१०, बहादर शाह झाफर मार्ग नवी दिल्ली – ११० ००२, द्र. +९१ ११ ४१२०४४४ ४४००० dmi@dmihousingfinance.in U65923DL2011PTC2163

# यम ८(१) पाहा) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरि

डोंबिवली,

दि.

(वार्ताहर): गेल्या २५ वर्षापासून

तरुणीना कथ्थकचे धडे देणाऱ्या

न्याअर्थी, अधोहस्ताक्षरीत **डीएमआय हाऊसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड** यांचे प्राधिकृत अधिकारी यांनं सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट) २००२ (५४/२००२) अंतर्गत व सीक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेट) रूल्स. २००२ च्या (नियम ३) सहवाचिता अनुच्छे १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये कर्जदार विशाल भद्रेश मेहता, भद्रेश प्राणलाल मेहता यांचा मलगा व मनिष वेशाल मेहता, विशाल भद्रेश मेहता यांची पत्नी, प्रताप लहानू आरगडे, लहानू आरगडे यांचा मुलगा (हमीदार म्हणून) रायण भिकाजी धासल, भिकाजी डगडू धासाल यांचा मुलगा (हमीदार म्हणून) (सह–कर्जदार) यांना सदर सूचनेत निर्देशित रक्तम रु. १९०४९८२/- (रु. अकरा लाख चार हजार नउशे ब्याऐंशी मात्र) दि. १९ एप्रिल, २४ अनुसार य क्तमेचे प्रदान सदर सचनेच्या स्विकती तारखेपासन ६० दिवसांच्या आत करण्याचे निर्देश देणारी मागणी सचना **दि. ०२** मे. २०२४ जारी केली होती.

, फर्जदार/ सह–कर्जदार/ गहाणवटदार/ हमीदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचन तक्षरितांनी सीक्युरिर्ट र्जनग / मन-कर्जनग / म गतरता / त्यीता व भाग जनवेग तेणगत रोत भाते की भुशोल अनुच्छे ना आहे व असे ?/-(ক व प्रभा

अराज्य आह. तीने व त्यांच्याकरिता सही/-अनिल कोठारी संपूर्ण वेळ संचालक ायएन ०१९९१२८३

٤. उत्पन्न

ठिकाण : मुंबई

दि. ०९.०८.२०२४

डीआयएन ००४४३७०

4	
दूर. क्र. ०२२–६२६७ ३७०१	

विवरण		तिमाही अखोर		वर्ष अखेर
	३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २४
	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८०९.६६	९०१.०५	१,२७५.८७	४,१३९.७९
कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ नफा (+)/ तोटा (-)	५१४.४५	५८६.७१	५४४.४१	२,१०८.२०
एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) – निव्वळ	५१४.४५	५८६.६६	५४४.४१	२,१०८.१५
प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी	३८४.३५	३८४.३५	३८४.३५	३८४.३५
अन्य इक्विटी (आरक्षित समाविष्ट)	-	-	-	૮,९७६.०३
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पूर्व)				
(रु. १०/ – प्रत्येकी वार्षिकी नाही)				
ए) मूल्य (रु.)	१३.३९	१५.२७	१४.३२	५५.२२
बी) सौम्य (रु.)	१३.३९	१५.२७	१४.३२	५५.२२
उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पश्चात)				
(रु. १०/ – प्रत्येकी वार्षिकी नाही)				

रा, गीत रामायण, सावरकर विचार यासारख्या माध्यमातून सादर करणार आहेत.

_				
	CENTENIAL SURGICAL	SUTUR	e limite	ED
1	Registered Office : F-29, MIDC, Murbad, Th	nane 421401	. MAHARAS	HTRA.
1	Telephone : 02524-222905 :: CIN : L9			
E	mail ID : shareinvestor@centenialindia.com ::			
	STATEMENT OF STANDALONE UN-AUDIT RESULTS FOR THE QUARTER ENDED J			Rs. In Lakhs)
			r ended	Year ended
Sr. No.	Particulars	30/6/2024	30/6/2023	31/3/2024
10.		Un-Audited	Un-Audited	Audited
1	Total Income from Operations (net)	1373.76	1366.51	5131.50
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	39.85	38.98	127.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and / or Extraordinary items)	39.85	38.98	127.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary items)	29.82	29.17	113.44
5	Total Comprehensive Income for the period (comprising profit / Loss for the period after tax and other comprehensive Income after Tax)	29.82	29.17	113.44
6	Equity Share Capital	364.83	364.83	364.83
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of the Previous Year)	-	-	2679.39
8	Earnings Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.82	0.80	3.11
	(b) Diluted	0.82	0.80	3.11
9	Earnings Per Share (EPS) (after Extraordinary items) (of Rs.10/- each)			
	(a) Basic	0.82	0.80	3.11
	(b) Diluted	0.82	0.80	3.11

Note : The above Financial Results were reviewed by the Audit Committee and have been approve and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 12, 2024. The above is an extract of the detailed format of Standalone Un-Audited Financial Results for

the Quarter ended June 30, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed results are available on Company website www.centenialindia.com and BSE Ltd. website : www.bseindia.com.

for CENTENIAL SURGICAL SUTURE LTD

Viiav MAJREKAR Place : Mumbai, Maharashtra Managing Director & Chief Executive Office Date : August 12, 2024 DIN: 00804808



From	То
Opposite Collector Office, Alibag, Raigad - 402 107	Pimpalbhat, Panchal Chakki, Shop No. 3, 1st Floor, Alibag, Raigad– 402 201
Ramas City Co.Op. Housing Society, Shop No.O7, Roha – 402 109	Kulswami Complex, Shop No. 6, At Killa Post · Dhatav, Tal. Roha, Raigad (Roha-Kolad Road), Pin – 402 116
Keshav Apartment, Gala No.4, KumbharAli Pali, Sudhagad, Pin – 410 205	Dharmi Plaza, Gala No. 7, Ballaleshwar Mandir Road, Tal. Sudhagad, District Raigad, Pin – 410 205

Cholamandalam MS General Insurance Company Limited, No.2. Dare House, 2<sup>nd</sup> Floor, NSC Bose Road, Parrys, Chennai - 600 001. Customer Care No.: 1800 208 55 44/91 00

IRDAI Reg No. 123; CIN: U66030TN2001PLC047977



	<b>ज्युपिटर इन्प्फोमीवि</b> <b>सीआयष्टः</b> एल२२२०० एए७२२ <b>नौवनोकृत कार्गालमः</b> ३३६ लक्ष्मी प्लाझा, लक्ष्मी इंडस्टेट, इंमेल: jupiter@jimtrade.com, वेबः www.jupiterinfo	०५पीएलसी१५२३ न्यू लिंक रोड, अंध media.com; <b>द्</b>	69	१०००५३ २६३४१६९१
३० एव	) जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित त्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल			(रू.लाखात)
म. ह	বদহাল	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	संबंधीत संपलेले १ महिने ३०.०६.२०२३
2	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	१२६.२८	૪૭९.૬१	રે.કર
2	करपूर्व निव्वळ नफा आणि अपवादात्मक बाब	४०४.७४	१११३.५६	૨૮૪.૪૪
<u>.</u>	करपूर्व निव्वळ नफा आणि अपवादात्मक बाबनंतर	४०४.७४	१११३.५६	268.88
ζ.	करानंतर निव्वळ नफा	ર૪૬.૨૭	९०१.३१	રધર.૮૫
	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	-	-	-
	भरणा केलेले इक्विटी भाग भांडवल	१००२.००	१००२.००	१००२.००
Ł	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	१२८६.२८	१२८६.२८	980.38
	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रति भाग	٩.४८	૬.૪૬	१.७३
	मः १. ३० जून् २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अर्ट उमेब वित्तीय निष्कर्याचा अहवाल वपशील	खापरिक्षित संपलेली विमाही ३०,०६,२०२४	संपलेले वर्ष ३१.०३.२०२४	(रु.साखात) संबंधीत संपलेले ३ महिने ३०,०६,२०२३
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्बळ)	0.50	છ.હદ	५.६२
	करपूर्व निव्वळ नफा	838.00	(१३४.८५)	१३.०४
	करानेंतर निव्बळ नफा	११५.९१	(१४७.५९)	१०.६७
-	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	-	. /	

24th August 2024 at 03.00 P.M to         04.00 P.M. hours For Machinery         & at 04.00 P.M to 05.00 P.M.         hours for Building hours for Building.         To place your bid:         For Machinery: -         https://shorturl.at/HrMki         For Building: -         https://shorturl.at/HrMki         For Building: -         https://shorturl.at/BaaJ         No manual offers will be accepted against E-bidding Director         M/S AAA CORP EXIM INDIA PVT. LTD.         stigat xura radit sum ardit sum availer, xlm, şag yet, wifZati atizati andrid werd astilier, xlag	٩.	एआरबी/टीबेप्सबी/प्सवी/प्सवी २८/२०२४ टीजेप्सवी सहकारी वॅंक लि. वादी विरूध्द मे. युगम इलेक्ट्रॉनिक्स एनएक्स आणि इतर प्रतिवादी	(एक भागीदारी सं कायदा, १९३२ च अ. श्रीमती करात ब. शी. सरबदेर कार्यालयाचा पत्ता समर्थ मठ जवळ, बदलापूर (प) – २. शी.सत्ती प्रकट्ठा बी/३०३, दुज इ मांजली, बदलापू ३. शी. चक्हाण २ बी/३०३, दुज इ मांजली, बदलापू ४. शी. जगताप २ प्लॉट क्र. २, दर्ता	ा <b>ष महादेव</b> ः प्लॉट क्र. २, दत्त इतिहास कॉलनी के ४२१ ५०३. । <b>अपूर्वा अरुण</b> सरत, गोर्विद धाम . (प) – ४२१ ५० सरुण <b>दशरध</b> (प) – ४२१ ५०	किंत) भारतीय याच्या भागीदार निवास, १०/बी लवलीच्या मागे, 	ंद्वारेः / २, स्वामी / ति <b>वादी क्र. १</b> ३ डेपो जवळ, <b>तिवादी क्र. २</b> ठाच्या जवळ,
						तिवादी क्र.४
क. ६, बिल्डींग युनिक हाईट्स को–ऑप. हा. सो.				0.0		
लि. म्हणून ज्ञात, पुनम गार्डन्स, ऑफ मीरा भाईदर		ग लक्षात घ्या की, वर नमूद केल्याप्रमाणे	गतुम्हादिवसं वळ ः	भाणाठकाण यथ ह	इजर न साहल्यार	प, लवादाच्या
रोड, मीरा रोड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७		णाचा एकपक्षीय निर्णय घेतला जाईल.				
(यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) संबंधात	दि. २	१६ जुलै २०२४ रोजी माझ्या हस्ते व शि	क्क्यानिशी दिले गेले			
मालमत्तेचे धारक आहेत.	द्वारा			$\frown$		
सदर फ्लॅट संयुक्तरित्या शांतीकुमार शिवजी भाटिया		एसबी सहकारी बैंक लिमिटेड,		(सिक्का)	सही,	
व इंद एस. भाटिया यांनी मे. हर्ष डेव्हलोपर्स		ती आशिष इमारत, अपना बाजार समोर,	-	$\bigcirc$	श्री.सदानंद पी	. कुलकर्णी
यांच्याकडून नोंदणीकृत विक्री करार	সবা	हरलाल नेहरू रोड, मुलुंड (पश्चिम), मुं	बई – ४०० ०८०.	-	लवा	द
दि. २५.०३.२०१० अंतर्गत दस्तावेज						
क्र. टीएनएन-७-२८६९-२०१०		( n <del>- A -</del>	स एन्टरटेनम्	in <del>Con</del> t		
दि. २७.०३.२०१० अंतर्गत केले. ज्याअर्थी						
			.93000MH199			
दिवंगत शांतीकुमार शिवजी भाटिया यांचा मृत्यू		<b>दणीकृत कार्यालय :</b> ताराबाई हॉल, १ व				
दि. १९.०६.२०१८ रोजी झाला त्यांच्या मागे	\$-:	मेल : <u>52weeksentltd@gmail</u>				nent.com
		दूर. ०२२–४०१६७०८८	, ०२२-२२८४२१२।	अफॅक्स : ०२२-२२	3669676	
९. श्रीम. इंदू एस. भाटिया (पत्नी) २. श्रीम. शैला						
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार		दि. ३० जून, २०	२४ रोजी संपलेल्य			
			२४ रोजी संपलेल्य त स्थायी बित्तीय वि	। तिमाही अखेरव	तरिता	र्षीएस बगळता)
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार				। तिमाही अखेरव नेष्कर्षांचा सारांश	तरिता	र्षीएस वगळता) वर्ष असेर
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत.	ar	अलेखापरी8ि	त स्थायी वित्तीय   तिमाही अ ३० जून	ा तिमाही अखेरव नेष्कर्षांचा सारांश <sup>लेस</sup> तिमाही अखेर ३१ बार्च,	तरिता (रू. लाखात तिमाही अखेर ३० जून,	वर्ष अखेर ३१ मार्च,
किरीट बाबल्ग (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागार अटोर्नी श्री. शैलेश	31. 35.	अलेखापरी8ि	त स्थायी वित्तीय   तिमाठी अ ३० जून २०२४	ातिमाही अखोरव नेष्कर्षांचा साराझ <sup>लेर</sup> तिमाही अखेर ३१ बार्च, २०२४	तरिता (रू. लाखात ह तिमाही अखेर ३० जून, २०२३	वर्ष अरबेर ३१ मार्च, २०२४
किरीट बाबल्ल (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट	<u>x</u> .	अलेखापरीहि 	ात स्थायी वित्तीय   तिमाही अ ३० जून २०२४ अलेखाणी	ातिमाही अरकेरव नेष्कर्षांचा सारांझ लेग होगाही अखेर ३१ वार्च, २०२४ केन लेखापरीक्षित	रिता (रू. लाखात व तमाही अखेर ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित	वर्ष अस्वेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित
किरीट बाबल्त (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार	<b>क</b> . ए.	अलेस्वापरीहि नच्यांत गरिवातनातून एडूम उत्पन्न	त स्थायी वित्तीय । तिमाही अ ३० जून २०२४ अलेग्वाणी	ा तिमाही अखेरव नेष्कर्षांचा सारांझ लेस ३१ बार्च, २०२४ संत लेखारगीक्षन 	तरिता (रू. लाखात व तिमाही अखेर ३० जून, ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित ०.००	वर्ष अरवेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित ०.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस.	<u>x</u> .	अलेखापरीहि 	त स्थायी वित्तीय । तिमाही अ ३० जून २०२४ अलेग्वाणी	ातिमाही अरकेरव नेष्कर्षांचा सारांझ लेग होगाही अखेर ३१ वार्च, २०२४ केन लेखापरीक्षित	रिता (रू. लाखात व तमाही अखेर ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित	वर्ष अस्वेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) वांनी त्यांचे सदर फ्लॅंटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार	<b>क</b> . ए.	अलेस्वापरीहि नच्यांत गरिवातनातून एडूम उत्पन्न	तत स्थायी वित्तीय तिमार्ता अ ३० जून ३०२४ अलेखापरी	ा तिमाही अखेरव नेष्कर्षांचा सारांझ लेस ३१ बार्च, २०२४ संत लेखारगीक्षन 	तरिता (रू. लाखात व तिमाही अखेर ३० जून, ३० जून, ३० उून, ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित	वर्ष अरवेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित ०.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कावदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्ठागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक्क, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉंदणीकरण	ा ए. थी.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवालनगट्र एकूण उत्पन्न अन्य उत्पन्न एकूम उत्पन्न स्वालवाधीकरिता निव्वळ न्यग/(तोटा) (बंट, अ	तत स्थायी वित्तीय   तिमाही अ ३० जून २०२४ अनेस्वापरी ० • • • • •	ातिमाही अस्पेरव नेष्कपाँचा सारांझ लेख हे जिमाही अस्पेर ३१ वार्च, २०२४ सेवा लेखपरीहित 	रिता (रू. लाखात i तिमाही असेर ३० वृत, २०२३ अलेखापीक्षित ०.०० ०.००	वर्ष अस्वेर ३१ मार्च, २०२४ लेस्सापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागार अटोनी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. माटिया यांच्या नावे रिलीच करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नींदणीकरण टीएनएन-१०-१३९३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड	छ. ए. थी. २.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवालनगृत एकूण उत्पन्न अन्य उत्पन्न एकूण उत्पन्न परकूण उत्पन्न बन्दावयीकरिता निवळ नगा/(लोटा) (बज, अन् ब/या अर्जायिगेष वायीपूर्य)	तत स्थायी वित्तीय । निमाही अ ३० जून २०३४ अलेखापरी। ० ० ०	ातिमाही अस्पेरव नेष्कपाँचा सारांझ लेख हे जिमाही अस्पेर ३१ वार्च, २०२४ सेवा लेखपरीहित 	रिता (रू. लाखात तिमाही अखेर ३० जून, २०२३ अलेखापरीक्षित ०.००	वर्ष अरवेर ३१ मार्च, २०२४ लेखापरीक्षित ०.०० २८.३२
किरीट बाबल्ग (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे स्लिंज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएमएग-२०-१३२३५-२०२४ अंतर्गत सिलीज्ड व रिलॉक्वीएड केले.	ज्ज ए. थी. १.	अलेस्वापरीहि नवजील गरिवातनातून एकूम उत्पन्न अन्य उत्पन्न एकूम उत्पन्न प्रकृत्म उत्पन्न प्रकृत्म उत्पन्न व्यातावधीकरिता निव्यळ नवा/(तोटा) (बंट, उल प/या उत्तितियेष वार्थपूर्व) कर पूर्व कालावधीकरिता निव्यळ नवा/(तोटा)	तत स्थायी वित्तीय 1 तिमार्ता अ ३० वृत्त २०३४ अलेखापरी ० वादात्यक (५.	1 तिमाही अस्वेरव नेष्कपाँचा सारांझ लेस ३१ वार्च, २०३४ संत लेस्तार्गाहित ०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.००	रिता (रू. लाखात ! विमार्ग अवेर ३० जून, २०२३ अलेखापगीका ०.०० ०.०० (५.८०)	मर्थ अस्वेर ३१ मार्च, २०२४ संस्वापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२ १७.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्चागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सट फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएन-१०-१३९३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलींबर्योइड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे	प्र. ए. थी. २. ३.	अलेस्वापरीहि जवडील गरियालन्तमून एकूम उत्पन्न अन्य उत्पन्न एकूम उत्पन्न बतलावधीकरिता निव्वळ न्वभ/(तोटा) (ब्रेट, अन् बर पूर्व कालावधीकरिता निव्वळ न्वभ/(तोटा) (अपसादानमरू ब/मा अतिसिरोष बाबीसरवात)	तत स्थायी वित्तीय i निकारी अ ३० वृष २० वृष अलेख्यपी वादाल्यक (५.	1 तिमाही अस्वेरव नेष्कपाँचा सारांझ लेस ३१ वार्च, २०३४ संत लेस्तार्गाहित ०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.००	रिता (रू. लाखात i तिमाही असेर ३० वृत, २०२३ अलेखापीक्षित ०.०० ०.००	वर्ष अस्वेर ३१ मार्च, २०२४ लेस्सापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगा) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नोंदणीकरण टीएनएन-९०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलींबचीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत.	छ. ए. थी. २.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवालनगुर एडूग उत्पन्न मन्द्र उत्पन्न एडूग उत्पन्न पहुत्र उत्पन्न प्रत्य वार्याप्र क्षित्र प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य क्ष प्रत्य प्रत्य क्षित्र प्रत्य क्ष प्रत्य क्ष्य प्रत्य क्ष प्रत्य क्ष प्रात्य क्ष्य प्रत्य क्ष प्रत्य क्ष क्ष प्रत्य क्ष क्ष क्ष प्रत्य क्ष क्ष क्ष प्रत्य क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष क्ष	तत स्थायी वित्तीय 1 हिमाई अ ३० वृष् २० वृष् अलेखारी व वादाल्पक (५.	1 तिमाही अस्वेरव           नेष्कपाँचा सारांझ           नेष्कपाँचा सारांझ           तेषाती सर्वस           २०३४           २०४           २०४           २०४	रिता (%. सारवात i वन्माई। अस्वेर ३० जूस, २००३ अलेप्सापरीहित ०.०० ०.०० (५.८०) (५.८०)	षर्थ अस्वेर ३१ मार्च, २८२४ लेस्सापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२ १७.०० १७.००
किरीट बाबरेल (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) वांनी त्यांचे सदर फ्लंटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉंदणीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलीबचीश्ड केले. यापुढे आमचे अहील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम	प्र.   वी.   २.   ३.   ४.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवाल्मगुर एकूण उत्पन्न अन्य उत्पन्न एकूण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पूर्व कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट)	तत स्थायी वित्तीय i नवाही क ३० वृष २० वृष अलेख्यपी व वाहाल्यक (५.	1 तिमाही अस्वेरव           नेष्कपाँचा सारांझ           नेष्कपाँचा सारांझ           तेषाती सर्वस           २०३४           २०४           २०४           २०४	रिता (रू. लाखात ! विमार्ग अवेर ३० जून, २०२३ अलेखापगीका ०.०० ०.०० (५.८०)	मर्थ अस्वेर ३१ मार्च, २०२४ संस्वापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२ १७.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कावदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सतुरागर अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) वांने त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉद्णीकरण टीएनएन-१०-१३९३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉब्वीएड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही	प्र. ए. थी. २. ३.	अलेस्वापरीहि नषज्ञेल गरिवातनजून एकूम उत्पन्न अन्य उत्पन्न एकूम उत्पन्न व्यतावयीकरिता निवळ त्या/(तोटा) (बंट, अन् य/या अतिवियेष वार्थापूर्य) कर पूर्व कालावयीकरिता निवळ त्या/(तोटा) (अपयादायस्य य/या अतिवियेष वाषीयस्तत) कर प्रपत्ना कविल्या नाव्याज्ञ त्या/ व्यतावयीकरिता पिकूम वर्बसायक्रक उत्पन्न कालावयीकरिता एकूम वर्बसायक्रक उत्पन्न	तत स्थायी वित्तीय 1 वित्तीय 1 ३० वृष २० वृष असंस्वर्गी व वादात्मक (५. ) )	1 तिमाही अस्वेरव           नेष्कपाँचा सारांझ           नेष्कपाँचा सारांझ           तेषाती सर्वस           २०३४           २०४           २०४           २०४	रिता (%. सारवात i वन्माई। अस्वेर ३० जूस, २००३ अलेप्सापरीहित ०.०० ०.०० (५.८०) (५.८०)	षर्थ अस्वेर ३१ मार्च, २८२४ लेस्सापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२ १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्रॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएमएग-२०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलीक्वीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्रॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही	प्र.   वी.   २.   ३.   ४.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवाल्मगुर एकूण उत्पन्न अन्य उत्पन्न एकूण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्कृण उत्पन्न पर्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पूर्व कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट) (अन्य पार्वे कालावयीकरिता निव्वक नच्च/(तीट)	तत स्थायी वित्तीय 1 वित्तीय 1 ३० वृष २० वृष असंस्वर्गी व वादात्मक (५. ) )	1 तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेषाती सबंद	रिता (%. सारवात i वन्माई। अस्वेर ३० जूस, २००३ अलेप्सापरीहित ०.०० ०.०० (५.८०) (५.८०)	षर्थ अस्वेर ३१ मार्च, २८२४ लेस्सापरीक्षित ०.०० २८.३२ २८.३२ १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्घ्रागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर पर्लेटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएव- २०-१३२३५-२०२४ अंतर्गत ति रेलीज्ड व रिलींबचीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस मदर दुकान व/वा शेउर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास दावे वा हक,	प्र.   वी.   २.   ३.   ४.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवालनगृत एकूण उत्पन्न अल्य उत्पन्न एकूण उत्पन्न एकूण उत्पन्न पर्यु कालावयीकर्तित निव्वक नच्च।(लीटा) (अरपवातम्ब न्यू आर्थितरोज वाक्षीयस्वान) कर पृष्ट्या व्यत्वायवीकर्तित निव्वक नच्च।(लीटा) (अरपवातम्ब न्यू आर्थावरोजेव वाक्षियस्वान) कर पर्याया व्याय व्यत्वायवीकर्तित निव्वक नच्च।(लीटा) (अतिविशेषा य/ना अत्ववादान्यक बाबी पत्पान) वालावायीकर्तिता एकूपा वार्थवायाज्ञ उत्पन्न (बालावायीकर्तिता एक्रपा वार्थवायाज्ञ उत्पन्न	सत स्थायी वित्तीय 1 वित्तारी अ ३० वृष् २०३५ वादात्मक वादात्मक (५. (५. )) (५.	1 तिमाही अस्वेरव           नेष्कपाँचा सारांझ           नेष्कपाँचा सारांझ           तेषाती सबस्           ३           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२४           २०२०	रिसा (इ. सारमात : जिम्मी अपेस २०२३ ३३मेस्सर्माहित ०,०० ०,०० ०,०० ०,०० ०,०० ०,०० ०,००	वर्ष असेर ३१ वार्ष, २०३४ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नोंदणीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीएड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तवे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसे वा वाहक,		अलेस्सापरीहि नच्चील गरिवाल्मगुर एडूग उत्पन्न अन्व उत्पन्न एडूग उत्पन्न पहुत्र उत्पन्न पहुत्र उत्पन्न बराहायधीकरित निव्यक नघ/(तेट) (बर, अन् ब/या अर्जीयिंगेष वासीपही) (बर, अन् ब/या अर्जीयिंगेष वासीपही) (बर, अन् ब/या अर्जीयिंगेष वासीपहित) (अर्परादायक व्यक्ताधीकरित निव्यक नघ/(तेट)) (अर्परादायक वास्ताधीकरित विव्यक नघ/(तेट)) (अतिविशेश व/या अत्यवाहायक वासी परमान) काताताधीकरिता एड्रग्य वासंग्रायकेक उत्पन्न अन्य सार्थवाजीत (बरप्रणवान) उत्पन्न (तेक्ट) स्क	सत स्थायी वित्तीय 1 वित्तारी अ ३० वृष् २०३५ वादात्मक वादात्मक (५. (५. )) (५.	1 तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           ३१ वर्ष्क,           ३१ वर्ष,           ००         ०.००           ००         ०.००           ००         ०.००           ००         ०.००           ००         ०.००           ००         ०.००           ००         ०.००           ००         (२.०१)           ४४०)         (२.०१)           ४४०)         (२.०१)           ४४०)         (२.०१)	रिरता (६. सरफात ! निमारी अपेर ३० देव ३ जोनसपर्गतिक ०.०० ०.०० ०.०० (५.८०) (५.८०)	वर्ष असेर ३१ वर्ष, २०२४ २०२४ २०२४ २०२२ २८.३२ १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबरेला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगा) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लंटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंद् एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नॉट्णीकरण टीएनएन-९०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलींबचीश्ठ केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लंटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूरिब करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास त्वेव वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास त्वेव वा हक, अधिका, हितसंबंध असल्यास ताचेव वारसा, शेअर, विश्रमी, खारेदी, गहाण, भाडेकरार,	छ मी. २. २. २. २. २.	अलेस्सापरीहि नच्चील गरिवालस्तरूत एकूण उत्पन्न अल्व उत्पन्न एक्ट्र उत्पन्न एक्ट्र उत्पन्न एक्ट्र उत्पन्न कालसर्वाकीर्शन निव्वक्ष नच्चा/(सेट) कर पूर्व कालसर्वाकीर्शन निव्वक्र नका/(सेट) (अग्स्यालयक स्त्र) कर प्रत्या कालसर्वाकीर्शन निव्वक्र नका/(सेट) (अग्सियेश य/सा अस्वारदात्यक वाकी परचात) कालसर्वाकेसीकीता पुरुष वर्तसायनेकक उत्पन्न (कालसर्वाकरीकीर्ता पुरुष वर्तसायनेकक उत्पन्न (कालसर्वाकरीकीर्ता पुरुष वर्तसायनेक उत्पन्न (कालसर्वाकरीकीर्ता पुरुष वर्तसायनेक) नका/ अत्य सर्वसायीका उत्पन (कारपत्वात) प्रदानित समस्राग भांडबल (स्त्रनेवी मूल्य क. १०/- उत्पन्न प्रसिन्नेक्स	सत स्थायी वित्तीय 1 वित्तारी अ ३० वृष् २००२५ अलेस्वासी वादाहायक (५. (५. (५.)) (५. (५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५	1 तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्ठ संग्रे           तेष संग्रे </th <th>रिता (इ. लाखात 1 निष्पति असेर ३० दक्ष ३० दि ३० दि ३२ दि ३४ दि ३० दि ३४ दि ३० दि दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे</th> <th>पर्व अत्वेर ३ र गार्थ, २०२४ २०२४ २०२७ २०२७ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,७२ २८,७२ २८,०० २८,७२</th>	रिता (इ. लाखात 1 निष्पति असेर ३० दक्ष ३० दि ३० दि ३२ दि ३४ दि ३० दि ३४ दि ३० दि दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे	पर्व अत्वेर ३ र गार्थ, २०२४ २०२४ २०२७ २०२७ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,७२ २८,७२ २८,०० २८,७२
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नोंदणीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीएड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तवे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसे वा वाहक,		अलेस्सापरीहि जम्माल परिवालनातृ: एकूम उत्पन्न अन्य उत्पन्न एकूल उत्पन्न एकूल उत्पन्न स्वतावर्थीकरिता निव्यक्त नका/(लेट) (अन्यवात्मकर व/वा अतिविये वाधीपस्ता) (अन्यवात्मक व/वा अतिविये वाधीपस्ता) (अन्यवात्मकर्याकरिता निव्यक्त का/(लेट) (अनिवियेग व/वा अस्ववाद्मकर वात्मक (कालावर्यीकरिता (क्रम्याव्या) नका/(लेट)) अन्य पांवेयाधीप्त (क्रम्यावा) नका/(लेट)) अन्य पांवेयाधीप्त प्रदान्न वार्या प्रत्या) अन्य पांवेयाधीप्त प्रत्या (काल्यक्त) अदानित सामधाम भांडवल (दान्नी मूल्य १.१०/- उत्पन्न प्रतिमोक्षर	सत स्थायी वित्तीय वे वित्तारी अ ३० वृष्ट् २०२४ अलेखारी व व व व व व व व व व व व व व व व व व व	1 तिमाही अस्वेरव           नेषकर्षांचा सारांझ           नेषकर्षांचा सारांझ           तेष तिमाही अस्वेर           तेष तिमाही अस्वेर           तेष तिमाही अस्वेर           तेष तिमाही अस्वेर           तेष तिमाही           तेष तिमाही           तेष तिमाही           तेष तिमाही           तेष तिमाही           तेष ते तिमाही           तेष ते तिमाही           तेष ते तिमाही           तेष ते तिमाही           ते ते ते तिमाही           ते त	रिरता (६. सरफात ! निमारी अपेर ३० देव ३ जोनसपर्गतिक ०.०० ०.०० ०.०० (५.८०) (५.८०)	वर्ष असेर ३१ वर्ष, २०२४ २०२४ २०२४ २०२२ २८.३२ १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबरेला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगा) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लंटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंद् एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नॉट्णीकरण टीएनएन-९०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलींबचीश्ठ केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लंटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूरिब करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास त्वेव वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास त्वेव वा हक, अधिका, हितसंबंध असल्यास ताचेव वारसा, शेअर, विश्रमी, खारेदी, गहाण, भाडेकरार,		अलेस्सापरीहि नच्चील गरिवातव्यपुर एक्ष्म उत्पन्न अन्व उत्पन्न एक्ष्म उत्पन्न पहुंब प्रदाय प्रेलिय वरता अतिविशे वर्ष्यापूर्व) कर पूर्व कालावपीकति निवळ त्या/(तीटा) (बर, अन् ब/ता अतिविशे वर्षायपूर्व) कर प्रवाय कालायपीकति निवळ त्या/(तीटा) (अत्यादायक द/ग) अतिविशे बाबीयरच्या) कर परवाय कालायपीकति निवळ त्या/(तीटा) (अत्यादायक द/ग) अतिविशे बाबीयरच्या) कर परवाय कालायपीकति निवळ त्या (वालायपीकति क्या (करप्रयात) अन्य सर्वसायीकतित (करप्रयात) प्रवति सार्व्याप्रयात प्रेल्या (करप्रयात) प्रदाति कार्या प्रांत्या रहती मुख्य क. १०/- उत्पन्न प्रतिक्षेत्र	सत स्थायी वित्तीय 1 वित्तारी अ ३० वृष् २००२५ अलेस्वासी वादाहायक (५. (५. (५.)) (५. (५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५. ५	1 तिमाही अस्वेरव           नेषकर्षांचा सारांझ           नेषकर्षांचा सारांझ           तेष तिमाही अस्वेर           तेष तिमाही अस्वेर           २०३४           तेष तीमाही	रिता (इ. लाखात 1 निष्पति असेर ३० दक्ष ३० दि ३० दि ३२ दि ३४ दि ३० दि ३४ दि ३० दि दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे दे	पर्व अत्वेर ३ र गार्थ, २०२४ २०२४ २०२७ २०२७ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,३२ २८,७२ २८,७२ २८,०० २८,७२
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्टॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएमएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्टॉटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीर सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तसेच वारसा, शेअर, बिक्री, खोरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, राव्य काही आसल्यास त्यांनी		अलेस्सापरीड़ि नच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाज अन्य उलज एकूण उलज एकूण उलज प्रवार्थीकर्राता निव्वळ न्वग/(तोटा) (बर, अन प/या अर्त्तावियोकर्राता निव्वळ नचग/(तोटा) (अपवारायक स्थाभ्योकर्राता निव्वळ नचग/(तोटा) (अपवारायक स्थाभ्योकर्राता निव्वळ नचग/(तोटा) (अतिविश्वेष य/जा अत्वविरोजे चार्चीयरुवा) काराव्योकर्राता प्रवृत्ता व्योत्वया निव्यळ नचग/(तोटा) आजन्य वर्षवायांवेयक उत्पत्न (आतिव्यि साध्यात्म प्रांडवल (एर्स्वी मूल्य क. १०/- उल्पन्न प्रतियोक्ष	तत स्थायी विस्तीय 1 हिलाही अ ३० वृष् ३० वृष् वादाल्यका वादाल्यका (५. (५. (५. )) (५. ) (५. (५. (५. (५. (५. (५. (५. (५. (५.	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्ठ विषयत्विक	रिसा (स. सारणात : जिसकी अवेस २०२३ ३वनेसलपर्गिता ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.०० ०.	वर्ष असेर ३१ सार्थ, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १८.०० १८.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्घ्रणार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्टॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलींज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएग-२०-१३२३५-२०२४ अंतर्गत रीलींज्ड व रिलींक्वीएड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही वक्तीरा सदर दुकान व /वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तमेच वारसा, शेपकार, हितसंबंध असल्यास तमेच वारसा, रारणाधिकार, परवाना, मेट, जमी वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असत्यास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपायून		अलेस्सापरीहि नच्चील गरिवालस्तृत् एकूण उत्पन्न अल्व उत्पन्न एकूण उत्पन्न एकूण उत्पन्न एकूण उत्पन्न प्रकृण उत्पन्न भारतायवीकरिता निव्यक स्पत्र/(तीटा) (वर, अन्त स्पत्रायायविकरिता निव्यक स्पत्र/(तीटा) (अर्मरावरम्फर स्पत्र) करा एदया कार्याप्रवेशित निव्यक स्प्रा/(तीटा) (अर्मरावरम्फर स्पत्र) करा प्रदान्न कार्याप्रवेशित निव्यक स्प्रा/(तीटा) (अर्मरावर्याप्रवेशित एक्एम स्वाने प्रत्यात्र) प्रदानित सामयाग भांडवल (पहर्मनी मूल्य क. १०/- उत्पन्न प्रतिकेश १. मूळ २. सीमवीकृत	सत स्थायी वित्तीय 1 वित्तारी अ ३० वृष्ट २०३४ २०३४ वादात्लवक (५. (५. (५. )) (५. )) (५. )) (५. )) (५. २. प्रत्येकी) ३ व्याप्तस्यकरा) विनिया वन आवस्यकरा) विनिया वन आवस्यकरा) विनिया वन आवस्यकरा) विनिया	1 तिमाही अस्पेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष         तेष्कर्षांचा सारंझ           तेष         तेष्कर्षांचा सारंझ           तेष         तेष्कर्षांचा सारंझ           तेष         तेष्कर           तेष         तेष्कर           तेष         तेत्व           तेष         तेत्व           ते         तेत्व           ते         ते           ते         ते           ते         ति           ते         ते	तिरता           (%. लाखात 1           (%. लाखात 1           तिष्णती अवेर ३० दक्ष, ३० दक्ष, २० दक्ष, ३० दक्ष, २० दक्ष, २	पर्व अत्वेर ३ र मार्थ, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १४.०० १४.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश श्रांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत तरेलीज्ड व रिलीबपीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस स्चित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस मदर दुकान व/वा शेउर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास दावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच वारसा, शेअस, बिक्री, खोरेदी, गहाण, भाडेकरार, धारणीधिकार, परवाना, भेट, जमी वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे		अलेस्सापरीहि जच्चील गरिवातन्त्रपूर एड्रण उत्पन्न अन्य उत्पन्न एड्रण उत्पन्न एड्रण उत्पन्न पहुंच उत्पन्न प्रदेश कालवर्थीकरिता निव्वक्र नका/(तीटा) (अर पराप्तम देगां अतिनियेष मार्थीपरान्न) कर प्रथ्या मडाव्यर्थीकरिता निव्वक्र नका/(तीटा) (अर्थादायस्य देगां आतिनियेष मार्थीपरान्न) कर पर्य्या मडाव्यर्थीकरिता निव्वक्र नका/(तीटा) (अर्थादायस्य देगां आतिनियेष मार्थीपरान्न) कर पर्य्या मडाव्यर्थीकरिता निव्वक्र नका/(तीटा) (अर्थादायस्य देगां आत्राय्य स्थाप्त्राक्त उत्पन्न स्थालवर्धीकर्तता (करप्रप्रधा) नका/(तीटा) अत्यत्व सार्थेवा त्रात्य प्रदास्य स्थाप्त्रम्ब प्रदालित सार्थ्यात प्रदेश स्थाप्त संस्याय्यात्र २. सुछ २. सीम्यीकृत	सत स्थायी वित्तीय 1 त्रिक्सते अ ३० द्व्य ३० द्व्य ३० द्व्य २०२४ २०२४ २०२४ २०२४ अखेर ३० द्व्य, २०२४ अखेर ३० द्व्य, २०२४ अखेर	1 तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तिमाही अस्वेर           नेष्कर्षांचा सारांझ           तिमाही अस्वेर           ते००           ००	तिरता           (६. लाखात ग्रंग           किस्ती अपेर           २०२३           असेरवलपीत्रिक           ०.००           ०.००           ०.००           ०.००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.२२)           (०.०२)           (०.०२)           (५.२२)           (५.२२)	<b>वर्ष असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्छागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेव वा हक, अधिकार, दिव्रत्तांच्या आत या चुविकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, जमी वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित त्यंते सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपास्त्य भन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे		अलेस्सापरीड़ि नच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाज अन्य उलाज एकूण उलाज एकूण उलाज एकूण उलाज प्रदा कालायीकर्तात निव्वळ नचा/(तोटा) (बर, अन् य/या अर्त्तावियोक वाचीयने चाचीयने चा या प्रयाया कालायपीकर्ताता निव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता निव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता लिव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता लिव्वळ नचा/(तोटा) स् वालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळान् नचा/(तोटा) जन्या कार्याकरिता (वार्प्रपाया) नजा/(तोटा) स अन्य पार्वतायायीकरा वार्प्त्रमा विज्ञ कर ११/ उल्पन्न प्रतियोक्त	सत स्थायी विस्तीय 1 जिलाही अ ३० वृष् २०२४ अलेखपरी वादाल्पक (५. (५. (५. (५. (५. २)) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) (५. २) २) २) २) २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२ २२	तिमाही अस्वेरव           नेष्कपाँचा सारांझ           नेष्कपाँचा सारांझ           वेष           तेष	तिरता           (६. लाखात ग्रंग           किस्ती अपेर           २०२३           असेरवलपीत्रिक           ०.००           ०.००           ०.००           ०.००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.२२)           (०.०२)           (०.०२)           (५.२२)           (५.२२)	<b>वर्ष असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबरला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सस्ठागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.७७.२०२४ अंतर्गत नॉट्णीकरण टीएनएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलींबचीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही श्रेणात्म संवधात काही असल्यास तावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तावे वा हक, अधिकार, हितसंबंध असल्यास तावे वा इक्का, श्रेअर, बिक्री, खोरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, एतवाना, भेट, जमी वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासू १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे अधित्यागीत व/वा परित्यागीत मानले जातील व		अलेस्सापरीड़ि जन्मजील गरिवालनगुद एडूग उत्पन्न ग्रन्थ उत्पन्न एडूग उत्पन्न एडूग उत्पन्न एडूग उत्पन्न पडूग उत्पन्न पडूग उत्पन्न पडूग उत्पन्न पर्यु कालावयीकर्तित निव्यक नग्नः/(लेट) (अपरादालयक स/मा जिनियन वाश्रीपत्र (अतिविशेष व/या अप्रवादाल्यक वाश्री (लेट) (अतिविशेष व/या अप्रवादाल्यक वाश्री (लेट) (अतिविशेष व/या अप्रवादालक वाश्री पर्यात) कालावायीकरिता (व्यप्रयात्री उत्पन्न वर्शा) (स्वानियोकरिता (व्यप्रयात्री उत्पन्न प्रत्ना) प्रदालि सम्प्राग प्रांडवल (कराप्रवात्र) अन्य सर्वसायीया उत्पन्न (कराप्रवात्र) प्रदालि सम्प्राग प्रांडवल (कराप्रवात्र) प्रदालि सम्प्राग प्रांडवल (कराप्रवात्र) र ग्रेड र न्युळ २ . सीध्यीक्ष केल	सत स्थायी वित्तीय ग्रं इत स्थायी वित्तीय ग्रं ३० वृष् २०२४ वादालयक (५. २०२४ २०२४ रोजी आयोजित ३० जुन, २०२४ अझे २०२४ रोजी आयोजित ३० न्दर, २०२४ अझे	1 तिमाही अस्प्रेरव           तेषकर्षांचा सारांझ           तेषक र्षांचा सारांझ           तेष तेषक           तेष तेष तेषक           तेष	तिरता           (६. लाखात ग्रंग           किस्ती अपेर           २०२३           असेरवलपीत्रिक           ०.००           ०.००           ०.००           ०.००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.२२)           (०.०२)           (०.०२)           (५.२२)           (५.२२)	<b>वर्ष असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्ठागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्लॅटचे हक्क, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉट्णीकरण टीएमएन-१०-१३९३४-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलीक्चीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सुचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तयेव वारसा, रोअर, विक्री, छारेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, जमी वा अडथळे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ९५ (पंधरा) दिवसांच्या आत सुचित कराते अधित्यागीत व/वा परित्यागित मानले जातील व		अलेस्सापरीड़ि नच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाज अन्य उलाज एकूण उलाज एकूण उलाज एकूण उलाज प्रदा कालायीकर्तात निव्वळ नचा/(तोटा) (बर, अन् य/या अर्त्तावियोक वाचीयने चाचीयने चा या प्रयाया कालायपीकर्ताता निव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता निव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता लिव्वळ नचा/(तोटा) (अर्पावालयीकर्ताता लिव्वळ नचा/(तोटा) स् वालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळ्ळ नचा/(तोटा) कालावायीकरिता वार्प्त्रमा वोन्वळान् नचा/(तोटा) जन्या कार्याकरिता (वार्प्रपाया) नजा/(तोटा) स अन्य पार्वतायायीकरा वार्प्त्रमा विज्ञ कर ११/ उल्पन्न प्रतियोक्त	सत स्थायी वित्तीय 1 जिल्मांत अ ३० दृष् २०२४ अलंस्वार्थी व व व व व व व व व व व व व व व व व व व	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर           तेष्कर           तेष्कर           तेष्           ते           ते <th>तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग् अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत</th> <th>वर्ष असेर ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००</th>	तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग् अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत	वर्ष असेर ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्रॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएमएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्रॉटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तसेच वारसा, शेअर, बिक्री, खोरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, रिवसंच्या अति सुचित करावे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा दावे काही असल्यास सद व्यकीचे दवे अध्तियागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आमचे अशील याकीरता बंधनकारक नसतील. राजेद्र सिंह राजपुरोहित	ज्ञ. 	अलेस्सापरीहि जच्चील गरिवातनगट्र एक्ष्म उत्पन्न अन्य उत्पन्न एक्ष्म उत्पन्न पहुष्म उत्पन्न पहुष्म उत्पन्न पहुष्म उत्पन्न प्रत्या व्यालयोकरिता निव्यळ न्या,(लोटा) (अस्यारायक य,ग्वा अतिनिशेष प्राधीयस्वान) कर पत्पात व्यालयोकरिता निव्यळ न्या,(लोटा) (अस्यारायक य,ग्वा अतिनिशेष प्राधीयस्वान) कर पत्पात व्यालयोकरिता निव्यळ न्या,(लोटा) (अस्यारायक य,ग्वा अतिनिशेष प्राधीयस्वान) कर पत्पात व्यालयोकरिता (करपाचात) नया,(लोटा) अन्य त्यालयोकरिता (करपाचात) नया,(लोटा) स्व अन्य प्रतिक्रेश्व वात्या प्रतिक्रेश्व प्रत्यात सम्पता प्राधा (हांची मूच व. १०/- यत्पात्र प्रतिक्रेश्व १. मूळ २. सीम्बीकृत त्यात्वा अत्रित्या राट्ति प्रसम्वेवसार्व दि, रातंक आहे, सहर अहवाल दि, १२ ऑगस्ट, २२ स्वादित केल्या आहे, कंप्रतीचा वैधानिक अह	सत स्थायी वित्तीय 1 जिल्मांत अ ३० दृष् २०२४ अलंस्वार्थी व व व व व व व व व व व व व व व व व व व	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर           तेष्कर           तेष्कर           तेष्           ते           ते <th>तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग् अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत</th> <th>वर्ष असेर ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००</th>	तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग् अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत अपेत	वर्ष असेर ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्घ्रागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर परॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंद्र् एस. भाटिया यांच्या नावे रिलींज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएग- २०-१३३३५-२०२४ अंतर्गत तिलीज्ड व रिलींबचीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही वक्तील सदर दुकान व/वा शेउर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास दावे वा हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच बारसा, श्रेप्र, विक्री, खोरेदी, गाहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, जमी वा अडथळे काही अस्ल्यास वा अन्य काही आस्लास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे अच्तियागीत व/वा परित्यागीत मानले जातील ब आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील. राजेद्र सिंह राजपुरीहित वकील उच्च न्यायालय, मुंबई	ज्ञ. 	अलेस्सापरीड़ि जच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाव अन्य उलख एकूण उलख एकूण उलख प्रहण उलख प्रवा वायीकरिता निव्वक नका/(तोटा) (बर, अन् प्रया ज्ञतिविये वायेपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अपवादायक यांपी जवियों वा यांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपी जवियों वायांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपा अर्वात्ववाद्याप्तक उत्पन्न (अर्वातवादीकरिता प्रमुपा वार्वायप्रता) करा प्रवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष वास्तवपीकरिता विय्वक उत्पन्न (तास वियवर्पता प्रता प्रता वार्वायप्रता) उदालि सार्वेपता प्रता वार्वायप्रति (वार्यपत्वा) अत्य १. मुख २. सीम्यीकृत तास विवयरण हे सेथी (सूरची अनिवार्यता व वियोग् खत करण्यात आले.स्वरायि २, २२ ऑगस्ट, २२ र मर्वादित केला आहे.कंपनीचा वैयानिक उत्पन्न व वर्याची आकडेवारी पुनःठव्यवस्थापित/ पुनःतिग	सत स्थायी वित्तीय 1 जिल्मांत अ ३० दृष् २०२४ अलंस्वार्थी व व व व व व व व व व व व व व व व व व व	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर           तेष्कर           तेष्कर           तेष्           ते           ते <th>तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग्ली अपेंग           २०२३           २०२३           २०२३           २०२३           २०२३           २०२०           २००           २०           २०      <t< th=""><th><b>बर्ग असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००</th></t<></th>	तिरता           (६. लाखात ग्रंग           किंग्ली अपेंग           २०२३           २०२३           २०२३           २०२३           २०२३           २०२०           २००           २०           २० <t< th=""><th><b>बर्ग असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००</th></t<>	<b>बर्ग असेर</b> ३१ मार्ग, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सल्लागा अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चट (मुलगा) यांनी त्यांचे सदर फ्रॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंदू एस. भाटिया यांच्या नावे रिलीज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएमएन-१०-१३२३५-२०२४ अंतर्गत रिलीज्ड व रिलॉक्वीश्ड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्रॉटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही व्यक्तीस सदर दुकान व/वा शेअर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास तसेच वारसा, शेअर, बिक्री, खोरेदी, गहाण, भाडेकरार, धारणाधिकार, रिवसंच्या अति सुचित करावे काही असल्यास वा अन्य काही असल्यास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा दावे काही असल्यास सद व्यकीचे दवे अध्तियागीत व/वा परित्यागीत मानले जातील व आमचे अशील याकीरता बंधनकारक नसतील. राजेद्र सिंह राजपुरोहित	ड.	अलेस्सापरीड़ि जच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाव अन्य उलख एकूण उलख एकूण उलख प्रहण उलख प्रवा वायीकरिता निव्वक नका/(तोटा) (बर, अन् प्रया ज्ञतिविये वायेपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अपवादायक यांपी जवियों वा यांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपी जवियों वायांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपा अर्वात्ववाद्याप्तक उत्पन्न (अर्वातवादीकरिता प्रमुपा वार्वायप्रता) करा प्रवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष वास्तवपीकरिता विय्वक उत्पन्न (तास वियवर्पता प्रता प्रता वार्वायप्रता) उदालि सार्वेपता प्रता वार्वायप्रति (वार्यपत्वा) अत्य १. मुख २. सीम्यीकृत तास विवयरण हे सेथी (सूरची अनिवार्यता व वियोग् खत करण्यात आले.स्वरायि २, २२ ऑगस्ट, २२ र मर्वादित केला आहे.कंपनीचा वैयानिक उत्पन्न व वर्याची आकडेवारी पुनःठव्यवस्थापित/ पुनःतिग	सत स्थायी वित्तीय 1 जिल्मांत अ ३० दृष् २०२४ अलंस्वार्थी व व व व व व व व व व व व व व व व व व व	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर           तेष्कर           तेष्कर           तेष्           ते           ते <th>तिरता           (%. लाखात 1           (%. लाखात 1           गिणकी सरेद ३० दक्ष, २०२३           ००००           ००००           ००००           ००००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           ३४:८०           (५.८०)           ३४:८०           ५०२२)           ३४:४०:२२           ४४:२२           ४४:२२           ४४:२२           ५०:२२           ४४:३४:४२</th> <th><b>प</b>र्व असेर ३१ सर्व, १७२४ संस्वापर्वाहिन ०.०० २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.२२ १८.०० १८.२२ १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.००</th>	तिरता           (%. लाखात 1           (%. लाखात 1           गिणकी सरेद ३० दक्ष, २०२३           ००००           ००००           ००००           ००००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           ३४:८०           (५.८०)           ३४:८०           ५०२२)           ३४:४०:२२           ४४:२२           ४४:२२           ४४:२२           ५०:२२           ४४:३४:४२	<b>प</b> र्व असेर ३१ सर्व, १७२४ संस्वापर्वाहिन ०.०० २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.२२ १८.०० १८.२२ १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.०० १८.००
किरीट बाबला (मुलगी) ३. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. ज्याअर्थी वारस १. श्रीम. शैला किरीट बाबला (मुलगी) त्यांचे सञ्घ्रागार अटोर्नी श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट २. श्री. शैलेश शांतीकुमार मर्चंट (मुलगा) यांनी त्यांचे सदर परॉटचे हक, अधिकार व हितसंबंध आमचे अशील श्रीम. इंद्र् एस. भाटिया यांच्या नावे रिलींज करार दि. ३०.०७.२०२४ अंतर्गत नॉदणीकरण टीएनएग- २०-१३३३५-२०२४ अंतर्गत तिलीज्ड व रिलींबचीरड केले. यापुढे आमचे अशील हे सदर फ्लॅटचे सध्याचे मालक आहेत. आमचे अशील, सदर प्रसिद्धी मार्फत याद्वारे आम जनतेस सूचित करत आहेत की, जर कोणाही वक्तील सदर दुकान व/वा शेउर्स वा कोणत्याही भागाच्या संबंधात काही असल्यास दावे वा हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास तसेच बारसा, श्रेप्र, विक्री, खोरेदी, गाहाण, भाडेकरार, धारणाधिकार, परवाना, भेट, जमी वा अडथळे काही अस्ल्यास वा अन्य काही आस्लास त्यांनी संबंधित दावे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत सूचित करावे अन्यथा दावे काही असल्यास सदर व्यक्तीचे दावे अच्तियागीत व/वा परित्यागीत मानले जातील ब आमचे अशील याकरिता बंधनकारक नसतील. राजेद्र सिंह राजपुरीहित वकील उच्च न्यायालय, मुंबई		अलेस्सापरीड़ि जच्चील गरिवाल्तगुद एकूण उलाव अन्य उलख एकूण उलख एकूण उलख प्रहण उलख प्रवा वायीकरिता निव्वक नका/(तोटा) (बर, अन् प्रया ज्ञतिविये वायेपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अपवादायक यांपी जवियों वा यांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपी जवियों वायांचीरप्रता) कर पाटवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष यांपा अर्वात्ववाद्याप्तक उत्पन्न (अर्वातवादीकरिता प्रमुपा वार्वायप्रता) करा प्रवा वास्तवपीकरिता निव्वक नका/(तोटा) (अर्विवियेष वास्तवपीकरिता विय्वक उत्पन्न (तास वियवर्पता प्रता प्रता वार्वायप्रता) उदालि सार्वेपता प्रता वार्वायप्रति (वार्यपत्वा) अत्य १. मुख २. सीम्यीकृत तास विवयरण हे सेथी (सूरची अनिवार्यता व वियोग् खत करण्यात आले.स्वरायि २, २२ ऑगस्ट, २२ र मर्वादित केला आहे.कंपनीचा वैयानिक उत्पन्न व वर्याची आकडेवारी पुनःठव्यवस्थापित/ पुनःतिग	सत स्थायी वित्तीय 1 जिल्मांत अ ३० दृष् २०२४ अलंस्वार्थी व व व व व व व व व व व व व व व व व व व	तिमाही अस्वेरव           नेष्कर्षांचा सारांझ           नेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्षांचा सारांझ           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर्ण           तेष्कर           तेष्कर           तेष्कर           तेष्           ते           ते <th>तिरता           (६. लाखात !           (६. लाखात !           गिणकी सरेत ३० दक्ष, २०२३           ००००           ००००           ००००           ००००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           ३४:४८           (५.८०)           ३४:४८           (५.८०)           ३४:४८           (५.८२)           ३४:४४:४२           ३४:४२:४२           ३४:४४:४२           ३४:४४:४</th> <th><b>पर्व अस्तेर</b> ३२ सार्व, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.००</th>	तिरता           (६. लाखात !           (६. लाखात !           गिणकी सरेत ३० दक्ष, २०२३           ००००           ००००           ००००           ००००           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           (५.८०)           ३४:४८           (५.८०)           ३४:४८           (५.८०)           ३४:४८           (५.८२)           ३४:४४:४२           ३४:४२:४२           ३४:४४:४२           ३४:४४:४	<b>पर्व अस्तेर</b> ३२ सार्व, २०२४ २०२४ २०२२ २८.३२ २८.३२ २८.३२ १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १७.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.०० १४.००

दिनांक: १२.०८.२०२

	ए) मूल्य (रु.)	१३.३९	१५.२७	१४.३२	ધ્ધ.૨૨	
	बी) सौम्य (रु.)	१३.३९	१५.२७	१४.३२	५५.२२	
टिप:						

१. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी) अंतरिम ठराव) विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे

- २. वरील हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवाल यांचा पारूप विस्तृतरित्या सारांश आहे. ३० जून, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com and www.nseindia. com वर उपलब्ध आहे.
- वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व अन्य संबंधित खाते प्रक्रिया व धोरण अनुसार
- ४. कंपनीने कंपनीच्या कर्ज व गुंतवणूकीच्या व्यतिरिक्त कोणतेही बँकिंग वित्तीय कंपनी यांना उपक्रम केले नाही आहे. आयएनडी एएस १०८ ऑपरेटिएग सेगमेट अनसार कोणतेही विभिन्न सेगमेट नाही आहे.
- ५. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.
- ६. दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाहीकरिता आकडेवारी उर्वरित आकडेवारी व दि. ३१ मार्च, २०२४ अखेरकरिता लेखापरीक्षित आकडेवारी दरम्यान व दि. ३१ डिसेबर, २०२३ अखेर आकडेवारी संधित वित्तीय वर्षाच्या आकडेवारीमध्ये नऊ महिने अखेरकरिता दरम्यान असेल

# दि. ३० जून, २०२४ अखेर तिमाहीकरिता अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय अहवाल

रकात्रत ।वत्ताय अहवाल (रक्कम रु. मध्य, अहवाल वगळता						
अ.	विवरण		तिमाही अखेर			
क्र.		३० जून, २४	३१ मार्च, २४	३० जून, २३	३१ मार्च, २४	
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	
<u></u> ?.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८१२.४३	904.38	१,२७८.५०	૪,૧५૨.५૨	
२.	कर पश्चात सामान्य उपक्रमातून निव्वळ	५१६.५२	५८९.६१	५४६.३७	२,११७.४०	
	नफा (+)/ तोटा (-)					
э.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न /(तोटा) – निव्वळ	५१६.५२	468.44	५,४६.३७	૨,૧૧૭.३५	
κ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/– प्रत्येकी)	३८४.३५	३८४.३५	३८४.३५	३८४.३५	
ધ.	अन्य इक्विटी (आरक्षित समाविष्ट)	-	-	-	८,९९१.८६	
ξ.	उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबी पूर्व)					
	(रु. १०/ – प्रत्येकी वार्षिकी नाही)					
	ए) मूल्य (रु.)	83.88	१५.३४	१४.३७	५५.४६	
	बी) सौम्य (रु.)	83.88	१५.३४	१४.३७	५५.४६	
७.	उत्पन्न प्रति शेअर (अतिसामान्य बाबी पश्चात)					
	(रु. १०/ – प्रत्येकी वार्षिकी नाही)					
	ए) मूल्य(रु.)	83.88	१५.३४	१४.३७	५५.४६	
	बी) सौम्य (रु.)	१३.४४	१५.३४	१४.३७	५५.४६	

- १. वरील अहवाल वित्तीय अहवाल दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी अंतरिम ठराव विशेषज्ञ यांच्याद्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे
- २. वरील हे सेबी (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही अखोर वित्तीय अहवाल यांचा प्रारूप विस्तृतरित्या सारांश आहे. ३० जून, २०२४ अखेर तिमाही अखेर वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप वेबसाइट स्टॉक एक्सचेज वेबसाइट www.bseindia.com and www.nseindia.com वर उपलब्ध आहे.
- ३. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा समिती) नियम, २०१५ (भारतीय एएस) यांच्या समवेत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व अन्य संबंधित खाते प्रक्रिया व धोरण अनुसार
- ४. कंपनीने कंपनीच्या कर्ज व गुंतवणूकीच्या व्यतिरिक्त कोणतेही बँकिंग वित्तीय कंपनी यांना उपक्रम केले नाही आहे. आयएनडी एएस १०८ ऑपरेटिाग सेगमेट अनुसार कोणतेही विभिन्न सेगमेट नाही आहे.
- ५. सदर गत आकडेवारी चालू कालावधीच्या संबंधात पुन:निर्धारित, आवश्यक आहे.

६. कंपनीचा वरील वित्तीय अहवाल दि. ३१ मार्च, २०२४ रोजी लेखा समिती द्वारे मर्यादित व निर्धारित करण्यात आला आहे व सभेमध्ये आयोजित संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आला आहे. कंपनीने दि. ३१ मार्च, २०२४ अखेर तिमाही व वर्ष अखेरकरिता एकत्रित वित्तीय अहवाल तयार केला आहे व आकडेवारी उपलब्ध नाही आहे. करित

बी

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्रस) रेग्युल्य्रान्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा कंपनीच्या वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि www.jupiterinfomedia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

वरील निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीने पुनराव लोकन केले आहे आणि १२ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत संचालक मंडळाने मंजूर केले आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी उपरोक्त निष्कर्षांबद्दल अपरिवर्तित मत व्यक्त

### मंडळाच्या बतीने व करित

ठिकाणः सुंबई दिनांक: १२/०८/२०२४ उमेश मोर्व अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालय

# जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, श्री. धनराज जया शेट्टी हे **द्कान क्र. एस/७, तळ मजला, शिवमती को-ऑप. हा. सो.** लि. वेथील नोदणीकरण क्र. टीएनए/(टीएनए)/एचएसजी/(टीसी)/६७६९/१९९३-१९९४, दि. २५.०२.१९९४ अंतर्गत छत्रपती शिवाजी मार्ग, श्री दत्त मंदिरजवळ, उत्तन रोड, भाईंदर (पश्चिम), तालूका व जिल्हा **डाणे ४०१ १०१** वेथील मालमत्तेचे एकवेम मालक/ सभासद आहेत. बिल्डर करार **मे. झिब माती बिल्डर्स ब श्री. भास्कर भुजंग क्षेड्री** यांच्या दरम्यान विक्री करार दि. १८.१०.१९८५ अंतर्गत केले होते व सदर करार नोंदणीकरण अंतर्गत उप निबंधक कार्यालय, **ठाणे १** येथे दस्तावेज क्र. १३६४/१९८५ दि. ३१.१२.१९८५ अंतर्गत आहेत. करार दि. २०.११.१९८५ रोजी श्री. भास्कर भुजंग शेट्टी (विक्रेता) व श्री. सुधाकर भुजंग शेट्टी (खरेदीदार) यांच्या म्यान संयुक्त कौंटुंबिक सभासद यांनी समान शेअर दुकानाकरिता त्यांचे ओरल अहवाल यांच्यासह मंजूर केले. विक्रेता यांनी ५०% त्यांचे शेअर खरेदीकार यांना हस्तांतरण करावे व अहवाल दोन्ही पक्षांनी ५०% प्रत्येकी पाठवावे. सदर सुविधा करार दि. ०६.०६.१९९६ अंतर्गत सूचित व नोंदणीकृत करून सि. क्र. ३/६९८/१९६ अंतर्गत आहेत. नियम २५ संबंधात महाराष्ट्र को-ऑप. सोसायटीज नियम, १९६१ अंतर्गत वारसा हक अंतर्गत कायद्या अनुसार क्र. ३४ व फॉर्म क्र. १५-ए अनुसार **श्री. भास्कर भुजंग झेट्टी** यांनी त्यांचे **भाउ श्री. सुधाकर भुजंग झेट्टी** यांना १ शेअर देउन नामांकित केले व दि. **१२.१०.१९९६** अंतर्गत सोसायटीने त्यांचे मालकीहक दोन्ही **श्री. भास्कर भुजंग झेट्टी** व श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांना २४.१२.१९९६ अंतर्गत हस्तांतरण केले. श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांनी रिलीज व दे. १२.१०.२००१ अंतर्गत रिलीज केले असून त्यांचे हक दुकान संबंधात त्यांचे भाउ **श्री. सुधाकर भुजंग शेट्री** यांच्या गवे करावे व नोंदणीकरण अनुसार सि. क्र. ३३४१८/२००१ दि. ३०.१०.२००१ अंतर्गत करावे, श्री. भास्कर भुजंग शेट्टी यांनी इरोव्होकेवल पावर ऑफ अटोनी दि. १६.१२.२००१ अंतर्गत श्री. सुधाकर भुजंग शेट्टी यांना सहर प्रकरणावर ट्कान संबंधात सुचित केले, सि. क्र १/८०२/२००२ अंतर्गत. याव्यतिरिक्त श्री. भारस्कर भुजंग प्रेड्री यांनी स्वेच्छा पत्र दि. २१.१०.२००१ अंतर्गत श्री. भारस्कर भुजंग शेड्री व त्यांची आई श्रीम. भवानी भुजंग झेट्टी यांना सत्यप्रतिज्ञा पत्र दि. १५.१०.२००१ अंतर्गत करावे व त्यानुसार श्री. भास्कर भुजंग शेष्ट्री यांच्याकडे दुकानामध्ये कोणतेही हक वा हितसंबंध नाहीत वा भविष्यात नसतील. सदर घोषणा सदर रिलीज करार व मुखायारपत्र अनुसार सि. क्र. ३३४१८/२००१ दि. ३०.१०.२००१ अंतर्गत केले व मृत्यूएव दि. २६.१२.२००१ अ**नुसार श्री. भास्कर भुजंग रोट्टी** यांनी सर्व गत मृत्यूएव व कोडिसील्स यांनी केले व घोषणा करून केले. त्यांच्या ुपुर्वृतंत **श्री. सुधाकर भुजंग शेही** यांच्या नंतर दुकताचे एकमेव मालक आहेत. जर **श्री. सुधाकर भुजंग शेही** यांचा मृत्यू पूर्वी झाला व मालमता त्यांचे कावदेशीर वारस अनुसार करून व सदर उप निबंधक **ढाणे** ७ यांच्यासह वेज क. ३१/२००२ दि. ०४.०१.२००२ अंतर्गत केले. व सोसायटीने त्यांच्या नावे श्री. सुधाकर भुजंग झेट्टी यांना दि. १०.०२.२००२ रोजी हस्तांतरण केले. श्री. भारकर भुजंग झेट्टी यांचा मृत्यू दि. २२.०१.२००२ रोजी कर्नाटका येथे झाला व सदर पुष्टी करार **दि. २६.०६.२००२** अंतर्गत **श्रीम. वालासिनी भास्कर झेट्टी** (पहिल्या भागाचे गक्ष) व श्री. सुधाकर भुजंग झेट्टी (दुसऱ्या भागाचे पक्ष) व श्री. रंजन उर्फ बाबू झेट्टी व श्री. नारायण झेट्टी (तिसऱ्या भागाचे पक्ष) योनी कौंट्रेबिक खटला पहिल्या व टुसऱ्या पक्षांसह कराव्या. दुसरे पक्ष यांनी मंड्र करार रू. २,००,०००/- चे प्रदान पहिले पक्ष म्हणून सदर अंतिम सेटलमेंट अनुसार त्यांचा भाउ **श्री. सुधाकर ची. शेट्री** गंच्यासह मर्याथदत लीटरसी यांच्याद्वारे केले व त्यांचा भाउ **श्री. जया बी. झेट्टी** यांना कायदेशीर अटोनीं म्हणून त्य करणासह दुकान संबंधात त्यांच्या वतीने दि. ०४.१२.२०१० अंतर्गत केले. श्री. सुधाकर झेट्टी यांचा त्यू दि. २६.१०.२०१५ रोजी दोद्दा माने, पाली गाव, पाली, करकाल, उडुपी, कर्नाटका येथे झाला. श्रीम. भवानी भुजंग झेट्टी (आई) २. श्री. जया भुजंग झेट्टी (भाउ) ३. श्री. झेरवर भुजंग झेट्टी (भाउ) ४. श्रीम. यझोदा वासू झेट्टी (विवाहित बहिण) ५. श्रीम. वासंती झिवराज झेट्टी (विवाहित बहिण) हे केवळ कायदेशी शरस आहेत. श्रीम, भवानी भुजंग झेट्टी यांना त्यांनी नामनिर्देशन केले असून शेअर्सचे हस्तांतरण श्री. जया वी. झेट्टी यांच्या नावे सर्व कायदेशीर वारस अनसार आहे. करार व प्रतिज्ञापत्र दि. १६.०९.२०१७ अनसार त्यांचे हर गेसायटीने मालकीहक श्री. जया ची. ज़ेड्री यांना दि. २७.१०.२०१७ अंतर्गत केले व श्री. जया भुजंग ज़ेड्री यांचा मृत्यू दि. १६.०५.२०२२ रोजी भाईंदर पश्चिम, ठाणे येथे झाला. **दिवंगत श्री. जया भुजंग झेट्टी** यांच्या मृत्यूनंतर ग्रांच्या मागे १. श्रीम. हेमलता जया झेट्टी (पत्नी) २. श्री. धनराज जया झेट्टी (मुलगा) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. श्री. जया बी. जेडी यांटारे त्यांचा मलगा यांना १००% शेअर श्री. जया बी. जेडी यांच्या नावे सायटीचे हस्तांतरण मालकीहक त्यांचे कायदेशीर वारस श्री. धनराज जया झेट्टी यांचा मृत्यू दि. २४.०९.२०२२ रोजी झाला.

nेणाही व्यक्तीस, बॅक्स, वित्तीय संस्था, वैयक्तिक, कंपनी संस्था आदी यांना दस्तावेज पुरावे यांच्यासह लेखी स्वरूपात कोणतेही दावे असल्यास त्यांनी सदर सचनेच्या तारखोपासन १४ दिवसांच्या आत सचित करावे अन्यथा कोणत्याही त्र्यक्तीचे दावे काही असल्यास सदर फ्लॅंट संबंधात तर गृहित धरले जाणार नाहीत याची कृपया नोद घ्यावी.

	दिलीप के. पांडे
. १३.०८.२०२४	(वकील उच न्यायालय)
/१०९, भाईदया नगर, बी बिल्डीग, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५.	

# ACTIVE TIMES

## Public Notice

Through tis public notice, all the people are informed that my client shri. Nitin Manohar Chawhate Mr. Anunraj Shamraj Yaday age 48 years, resi 2003, Ornella Building No. 01, Vasant Oasis, Old Borosil Glass Factory, Makwana Road, Mumbai - 400059

Details description of the agreement is as follows M/s Pate Construction Company from Nitin Manohar Chawhate resi Varsha Appartment A/2 Maharshi Karve road, Dombivli west purchase deed (agreement) for purchase of house bearing the name went missing on 13/05/2024 at 3 o'clock in the afternoon from the premises of the residential house at dombivli west purchased by Arunraj Shamraj Yadav from complainant Nitin Manohar Chawhate resi. Varsha Appartment A/2 Maharshi Karve road, Dombivli west complaint regarding the same has been duly lodged with Dombivli Police Station vide registrar number 780/2024 date 11/08/2024 is like this however

if anyone finds the above missing documents, they should contact the below address within 15 days, no complaints will be entertaained Adv.

Mr. Vikram Ramekar 2B. Sindhusagar Society Dombivli west - 421202 Mob : 8691840111

Managing Directo

DIN: 09305661

1	Addree: Office No.110, 1st Floor, Golden Chamber Pre Co-op Soc Ltd, New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 Email ID:indianinfotechsoftware@yahoo.com; Website:www.indianinfotechandsoftwareltd.in							
	(Extract of Standalone un-audited Financial Result for the Quarter ended 30th June, 2024) (Rs. Lacs except EPS)							
	Quarter ended Year ended							
Sr.	Particulars	30.06.2024	31.03.2024	30.06.2023	31.03.2024			
		Unaudited	Audited	Un-Audited	Audited			
1	Total income from operations	1758.90	475.40	490.00	4706.13			
2	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	423.24	-1.207.15	446.53	78.08			
3	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	291.19	-905.67	334.53	60.59			
4	No. of Equity Share	12670.43	12670.43	10055.90	10055.90			
5	Earning Per Share (of Re. 1/-each) Basic	0.0200	-0.0715	0.0300	0.01			
	Diluted	0.0200	-0.0890	0.0300	0.01			

Place: Mumba Date: 12-08-2024

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145							
Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001. www.alna.co.in							
STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024 (Rs. in Lakhs )							
PARTICULARS	Quarter Ended June 30, 2024 Reviewed	Quarter Ended March 31, 2024 Audited	Quarter Ended June 30, 2023 Reviewed	Year Ended March 31, 2024 Audited			
Total Income from operations (Net) Net Profit/ (Loss) for the	-	-	93.82	94.80			
Period after tax Other Comprehensive	(1.28)	(2.17)	6.36	1.30			
Income (After tax) Total Comprehensive Income	-		-	-			
for the Period after tax Equity Share Capital Reserves (excluding	(1.28) 20.00	(2.17) 20.00	6.36 20.00	1.30 20.00			
Revaluation reserves as shown in the Balance sheet of previous year) Earning Per share (Face value of Rs.10/- each) (* Not annualised)	-	-	-	177.22			
a) Basic b) Diluted	(0.64)* (0.64)*	(1.08)* (1.08)*	3.18* 3.18*	0.65 0.65			

Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held or August 12, 2024. The same have been Reviewed by the tatutory Auditors of the Company as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures requirements ) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with The stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

	By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd
Place : Mumbai	Sd/-
Date : August 12,2024	(Anwar Husain Chauhan) Director
- · ·	DIN: 00322114

### **BAJAJ HOUSING FINANCE LIMITED** B FINSERV

Corporate office: Cerebrum IT Park B2 Building 5th floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 411014 Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai Maharashtra 400059, INDIA

# POSSESSION NOTICE

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ HOUSING FINANCE LIMITED (BHFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount. notice is hereby given to the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) and the public in general that the undersigned on behalf of M/s Bajaj Housing Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BHFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s)/Guarantor(s) (LAN No, Name of Branch)		on of Secured Asset (Immovable Pro viece and parcel of the Non-agric	,	Data & Amount	Date of Possession
Branch: MUMBAI LAN: H405HHL0197435 & H405HLT0203728 & H405HLT0203729 Borrower's / Co – borrower's: 1. Narayan Anna Shewale (Borrower) 2. Urmila Narayan Shewale (Co-Borrower) At Shankeshwar Nagar, Room No C-3/302, Manpada Road, Thane, Maharashtra-421204	Property B Wing, Chanak -421301	/ described as: Flat No.404, 4th Shankeshwar Pearls CHSL, Ko ya Nagar, Khadakpada, Kalyan(\	Floor, liwali,	29.05.2024 & Rs. 37,72,569/-	8-Aug-24
Branch: MUMBAI LAN: 405HSO88415697 and 405HSW88433025 Borrower's / Co – borrower's: 1. BHARATI R PAWAR (Borrower) At New Sai Aashray, Flat 303, Ganesh Nagar, Church Road, Thane, Maharashtra-421503	agricultur No 303, Avenue College,	biece and parcel of the Non- ral Property described as: Flat 3rd Floor, Rosewood, Aarsh Complex, Next To Bharat Satsang Vihar Road, Hendre dlapur West, Thane-421503	(Ru I Thou	29.05.2024 & Rs. 33,47,599/- upees Thirty Three Lac Forty Seven usand Five Hundred vinety Nine Only)	8-Aug-24
Branch: MUMBAI LAN: H405HLP0744548 Borrower's / Co – borrower's: 1. Muhammedali Moinuddin Shaikh (Borro 2. Jamila Moinuddin Shaikh (Co- Borrower Blue Nile Society, Tekadi Bunglow, Oppo School, Pachpakhadi, Thane, Maharashtra-40	r) At B/14, site SES		as: ing, (F SES	24.05.2024 & Rs. 65,41,213/- Rupees Sixty Five Lac Forty One Thousand Two Hundred Thirteen Only)	9-Aug-24
Place: MAHARASHTRA Date: 13 Aug 2024	Ļ	Sd/- Authorized Of	ficer, l	Bajaj Housing Financ	e Limited

O.W.No. 3975/24 Charity Commissioner Office, 2nd Floor, Sasmira Building, Sasmira Road Worli, Mumbai- 400 030 Date-12 AUG 2024 Public Notice

The appointment of trustees in the trust U/s 47 of Maharashtra Public Trust Act 1950 Application No. :- 68/2024

Name of the Trust :-Bharat Zopadi Seva Mandal P.T.R.No: F-2358/ MUMBAI

1. Application No. 68 of 2024, Under Section 47 of The Maharashtra Public Trust Act, 1950, as per Order dated 02.8.2024 passed below Ex. 01 by the Hon'ble Joint Charity Commissioner-II, Maharashtra State, Mumbai in the above referred application, it is hereby giving information to the general public at large through this Public Notice that whereas applicants have filed an application for appointing them as trustees in the Trust Viz Bharat Zopadi Seva Mandal having P.T.R. No F-2358/Mumbai. 2. At Present Following names of trustees are recorded as on the Men

of the Trust. 1) Mr. R.V. Mani, 2) Mr. M.Ismail, 3) Mr. Subhal Singh, 4) Mr. Dan Singh, 5) Mr

Naganath Gulab Nagarkar, 6)Mr. Sayed Rashid, 7) Mr. Vasant Parshram Pawar 3. The applicants has filed the Present application for the appointment of the following trustees in the trust. The applicants as they suggested for the appointment of trustees in the trust. Their name are as under. 1) Mr. Jagya Gagan Singh, 2) Mr.Ramachandra Govindswami Yadavar, 3) Mr

Ashraf Angilleth, 4) Mr. Laxman Tukaram Galande, 5) Mr. Jitendra Suresh Gupta, 6) Mr. Akabar Sayed Ghaffar, 7) Mr. Ramesh Kapurchand Rajput 4. If anyone have objection for the appointment of the above persons as trustee in the trust, then they may file written Objection / Say within 30 days from the date of the publication of this public notice, in the Application No. 68/2024 which is pending before the Ld. Joint Charity Commissioner-11, Maharashtra State, Mumbai. on date 13.9.2024 at 01.00 p.m. for hearing. If no one is presen on the above date & time, it will be presumed that non-have any Objection / say on the appointment & the Present application will be decided in accordance with

This Notice have Given under my Signature and seal of the Charity Commissioner, Maharashtra State, Mumbai Dated 12.8.2024. Yours Faithfully, Sd/-

Seal

(S.Y. KENI) Superintendent (J) Office of the Charity Commissioner Maharashtra State, Mumbai.



0.00

0.00

0.00

0.0 28.3

PUBLIC NOTICE ASHWINI SHASHIKANT SAIL and SHASHIKANT MANGESH SAIL, joint owner of Flat No. 001, Ground Floor, admeasuring 860 Sq. feet Built up area i.e 79.93 Sq. mtrs. area, Building No. C-1, in "GAGANGIRI CO-OP. HSG. SCO LTD." land Survey No. 15, Hissa No. 10, Village : Bolinj, Virar(West), Tal: Vasai, Dist: Palghar. The first sale agreement dated 12/04/2002 between M/s. Gagangiri Associates and Mr. Sandeep Laxman Vartak. Second resale agreement dated 27/06/2002 between Mr. Sandeep Laxman Vartak and Mr. Narendra Ramchandra Churi. And the Third sale agreement dated 07/11/2007 between Mr. Narendra Ramchandra Churi and 1. Ashwini Shashikant Sail, 2. Late Mr. Shashikant Mangesh Sail. But Late Mr. Shashikant Mangesh Sail died on dated 24/09/2015, left behind his 2 legal heirs name as 1. Ashwini Shashikan Sail (Daughter), 2. Ranjana Shashikan Sail (Wife), of aforesaid flat, My clients are ready to sale the said flat. But the first sale agreement dated 12/04/2002 and Second resale agreement dated 27/06/2002 had been lost and not traceable inspite of best efforts. If any person having any kind of right, claim, title, interest in the said flat or any objection in any manner whatsoever should communicate the undersigned Advocate in writing with supporting documentary proof within 15 days from the date of publication of this notice. And thereafter my client proceed further which please be noted. Date: 13/08/2024

> Sd/-Advocate J. C. Pathak 203, Om Arcade, V. S. Marg, Virar (E), Tal: Vasai, Dist: Palghar.

# PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public by the LUCKY CO-OP. HSG. SOC. LTD that MR. SURESH SHYAMRAO WAGH, was the bonafide member of our society having flat bearing Flat No. 211, 2nd Floor, Bldg No. 11A, Natwar Parekh Compound, Near India Oil Nagar, Ghatkopar-Mankhurd Link Road, Govandi, Mumbai - 400 443 & MR. SURESH SHYAMRAO WAGH died on 26.12.2016 without making any nomination. SMT. SARLA SURESH WAGH, Wife and legal heirs of the deceased in bis name as part the bus Jaws of the society for transfer of flat and shares of the deceased in bis name as part the bus Jaws of the society for transfer of flat and shares of the deceased in his name as per the bye laws of the society Therefore any persons having any claim in respect of the above referred flat of part thereof by way of sale, exchange, gift, mortgage charges, trust, inheritances possession, lease, lien or otherwise howsoever are requested to make the same known in writing together with supporting documents to the said society at their office address mentioned below between 6pm to 9pm within 15 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim or claims if any, of such person or persons will be considered to have been valve and/or abandoned and the transfer of the said flat shall be completed without taking any reference to such claims the society is not responsible for loss caused to any person.

### Adv. Hemant Mhatre

Lucky Co-op. Hsg. Soc. Ltd., Bldg No. 6B SEAL Natwar Parekh Compound G. M. Link Road Govandi, Mumbai - 43

# PUBLIC NOTICE

Place: Mumbai

Date: 10/8/2024

NOTICE IS HEREBY given that i) Shri Sushil Kumar Upadhyay and ii) Shri Sanjay Kumar Upadhyay purchased the Ind.Gala Premises bearing No. 10 A, Ground Floor, M. I. Udyog Nagar Premises Co-Operative Society Ltd. Goddev Naka, Bhayander (East), Thane 401 105 from Ws. M. I. Builders, Parthership Firm of Bhayander vide Agreement for sale dated \_\_\_\_ (Hereinafter referred to the "Said Property" which is more particularly described in the Schedule herein below referred to). Thereafter i) Shri Sushil Kumar Upadhyay and ii) Shri Sanjay Kumar Upadhyay in turns sold and transferred the said Property to Shri Dilip B. Muzumdar vide Agreement for Sale dated 2nd April, 1990. The Original Agreement for Sale dated \_\_\_\_ executed between i) Shri Sushii Kumar Upadhyay and ii) Shri Sanjay Kumar Upadhyay and M/s. M. I. Builders has been lost, misplaced and could not be traced out despite best efforts Anybody in custody of the said original document or any person or persons having any claim against or in respect of the said property or part thereof by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, lien, charge, trust maintenance, easements, transfer, license either agitated in any litigation/s or otherwise or any right or interest whatsoever therein are hereby required to make the same known in writing to us at our office 104, Heena Complex Behind Mangal Murti Hospital, B. P. Cross Road, Bhayander (East), Thane 401 105 within 14 days from the date of publication hereof with the supporting documents, afterwards, no claim shall be entertained and the same, if any shall be considered as waived.

### SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that Ind. Gala Premises No. 10 A on the Ground floor admeasuring about 360 sq. fts. Or 33.45 sq. mtrs. Super Built up area in the Society known as M.I. Udyog Nagar Premises Co-Operative Society Ltd., registered under No. TNA/(TNA)/GNL/(C)/668/1993-1994, situated at Goddev Naka Bhayander (East), Thane 401 105 which is constructed upon a plot bearing Old Survey No. 116 , New Survey No. 98 and Hissa No. 5 admeasuring about \_\_\_\_\_sq. yards situated and lying in the revenue village Goddev and being ir registration Sub-Dist & Dist. Thane within the jurisdiction of Mira Bhayander Municipal Corporation, Bhayander, District Thane Place: Bhayander Date: 13/08/2024

Adv. Sonall Tawde

### OM VINAYAK DARSHAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD. Add :- Village Tulinj, Vijay Nagar, Nallasopara (E.), Tal. Vasai, Dist. Palghar-401209 DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Convevance of the following properties. The next hearing is kept on 21/08/2024 at 2:00 PM.

M/s. Lavkush Construction And Others those who have nterest in the said property may submit their say at the time of nearing at the venue mentioned below. Failure to submit any say, i shall be presumed that nobody has any objection and further action will be taken

	be teatern.						
	Description of the property -						
	Village Tulinj, Tal. Vasai, Dist. Palghar						
	Survey No.	7/12 Area	Society Area				
	122	4800 Sq. Mtrs.	480.00 Sq. Mtrs.				
Office : Administrative Building-A, Sd/-							
206, 2 <sup>nd</sup> Floor, Kolgaon, (Shirish Kulkarni)							
Palghar-Boisar Road, Tal. & Dist. (SEAL) Competent Authority & District							
Palg	har. Date : 12/08/2024	💛 Dy. Re	gistrar Co.Op. Societies, Palg	har			
				_			

Extract Of Unaudited Financia		or the Qu	arter Ende	∍d
BSE Code: 531240 30th June,	2024		(Rs. In Lakhs	except EPS)
	Fo	For quarter ended		
	30th June, 2024	31st March, 2024	30th June, 2023	31st March 2024
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations & other revenue	0	0	0	11.18
Net Profit / (Loss) (before tax and/or extraordinary items)	(5.51)	(1.86)	(5.95)	(4.06)
Net Profit / (Loss) for the period before tax (after Extraordinary items)	(5.51)	(1.86)	(5.95)	(4.06)
Net Profit/ (Loss) after tax (after extraordinary items)	(5.51)	(1.86)	(5.95)	(4.06)
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) ]	(5.51)	(1.86)	(5.95)	(4.06)
Equity Share Capital	542.84	542.84	542.84	542.84
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	0	0	0	(369.82)
Earnings Per Share (of 10/- each) (for continuing and discontinued operations)				
Basic :	(0.10)	(0.03)	(0.11)	(0.07)
Diluted:	(0.10)	(0.03)	(0.11)	(0.07)
<ol> <li>The results for the quarter ended on June 30, 2024 were revise Directors in its respective meetings head on 12th Aug 2024. (IND-AS) from 1st April, 2017. The above financial results have been</li> <li>This statement has been prepared in accordance with the Com prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and ot applicable begining from April, 2017.</li> <li>The Limited Review of the above result for the quarter ended 30th with Regulation 33 of the SEB1'S (LODR), Regulation, 2015.</li> <li>The prior period's figures have been regrouped or reclassified wh Regulation 33 of the SEB1 (Listing and Other Disclosure Requ ended Financial Results is available on the Stock Exchange we</li> </ol>	The company have been prepare verstated based of panies (Indian Ac ner recognised a June, 2024 has b grever necessary ed Financial Res rements) Regula	as adopted Init ad following the normal the IND-AS accounting Stand counting practic been carried out to conform to e ults filed with titons, 2015. T	dian Accounting he IND-AS principals. dards) Rules, 20 ces and policies t by the Auditor i current period's the Stock Exch he full format of	g Standards cognition and 015 (IND-AS) s to the extent in accordance classification. hanges under of the quarter

P	Sr. No.	PUBLIC NOTICE
		Notice is given to public at large that my client's, MRS. HEMA NACHIA & MR. DULEEP
Income from Opera	Α	NACHIA are currently the co-owners of the said owned property being Flat No. 501, Fifth
Other Income	В	floor, Jewel Mahal C.H.S. Ltd, J.P. Road, Seven Bungalows, Versova, Andheri (West),
Total Income	1	Mumbai-400061, Maharashtra, India, ("the said flat").
Net Profits/ (Loss)	2	Now, MRS. HEMA NACHIA & MR. DULEEP NACHIA informed that, they have
exceptional and/ or		lost/misplaced the following original documents as below:-
Net Profits/ (Loss)	3	Original Agreement for Sale dated. 29.03.1982 made and entered into between Unipat
(after exceptional a		Corporation therein referred to as the Original Party of the one part Mrs. Kusum Haresh
Net Profits/ (Loss)	4	Talreja therein referred to as the Purchaser of the Second part and M/s. Jewel Builders
(after exceptional a		therein referred to as the Developers of the Third part has lost/misplaced the Original
Total comprehensiv	5	Agreement of Flat No. 501, Fifth floor, Jewel Mahal C.H.S. Ltd, J.P Road, Seven
[Comprising Profit f		Bungalows, Versova, Andheri (West), Mumbai-400061, Maharashtra, India ("the said
Other Comprehensi		flat").
Equity Share Capita	6	Now, MRS. HEMA NACHIA & MR. DULEEP NACHIA, has lodged the online complaint of
Earning Per Share	7	lost/misplaced of document/agreement at Versova Police Station, Mumbai on dated.
1. Basic		12/08/2024 bearing Lost Report No. 92779-2024, regarding loss and misplacement of
2. Diluted	$\square$	aforesaid original documents.
TES: The Financial Ress accordance with Re 2015. These results the Board of Direct Statutory Auditors o Previous year's fig These financial re website of BSE who	1 2 3	Now, I call upon any financial institution, person, legal heir having custody of the misplaced original agreement/occupation/possession letter/sale agreement or having any claim, objection against the said intending sale in respect of the said flat, by way of sale, exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession, lease, lien or otherwise of whatsoever nature is hereby requested to make the same known in writing along with documentary evidences to the undersigned at Shop No. 17, Ground floor, Nirmala C.H.S. Limited, Junction of Caesar Road and J.P. Road, Andheri (West), Mumbai-400058 within 15 days from the date of publication of this notice, failing which the claim of such person, financial institution will be deemed to have been waived and/or abandoned or given up and the same shall not be entertained thereafter.
e: 12/08/2024 ce : Mumbai		MR. BHAVIK S. SHAH
ce . munibai	Play	Place: Mumbai B. Com., LL.B
		Date: 13/08/2024 Advocate High Court

В	Other Income	0.00	0.00	0.00	28.32
1	Total Income	0.00	0.00	0.00	28.32
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax,				
1	exceptional and/ or extraordinary items)	(5.77)	(2.71)	(5.80)	17.00
3	Net Profits/ (Loss) for the period before tax				
1	(after exceptional and/ or extraordinary items)	(5.77)	(2.71)	(5.80)	17.00
4	Net Profits/ (Loss) for the period after tax				
	(after exceptional and/ or extraordinary items)	(5.77)	(2.71)	(5.80)	17.00
5	Total comprehensive income for the period				
1	[Comprising Profit for the period (after tax) and				
	Other Comprehensive income (after tax)]	(5.77)	(2.71)	(5.80)	17.00
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	3488	3488	3488	3488
7	Earning Per Share				
	1. Basic	(0.02)	(0.01)	(0.02)	0.05
	2. Diluted	(0.02)	(0.01)	(0.02)	0.05
NC	TES:				
1	The Financial Results of the Company for the qu				
	accordance with Regulation 33 of the SEBI (Listing 2015. These results have been reviewed and red				
1	the Board of Directors of the Company in their				
1	Statutory Auditors of the Company have carried of				
2	Previous year's figures have been rearranged/ r				
3	These financial results are available on the Cor			ksentertainme	ent.com and

n and ere the equity shares of the Company are listed

For and on behalf of the Boa

Shantanu Sheore Wholetime Direct DIN: 00443703

# AJ HOUSING FINANCE LIMITED

It Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankasth Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059 Authorized Officer's Details: Name Vishwaieet Tusharkant Singh, Email ID: vishwajeet.singh1@bajajfinserv.in, Mob No. 9819141202 & 9769688946 /8669189048

### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is peing sold on 13/09/2024 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enfo (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under

Loan account details/ BORROWER/S & GUARANTOR/S NAME & ADDRESS	1. Date & Time Of E-auction 2. Last Date Of Submission Of EMD 3. Date & Time Of The Property Inspection 4. Property Description	Reserve Price     EMD OF THE     PROPERTY     BID INCREMENT
LAN:- 405HML86451254 & 405THL89404651 1. Jeetendra Kanayalal Goyar (Borrower) 2. Bharti Jeetendra Goyar (Co-borrower) Both At AF liat No. 302 Saylee Vasant Vihar Mhada Layout, Gladys, Alwares Road, Thane- 400610 TOTAL OUTSTANDING:Rs. 75,23,7034 (Rupees Seventy Five Lakhs Twenty Three Thousand Seven Hundred and Three Only) Along with future interest and charges accrued w.e.f 06/08/2024	<ol> <li>F-auction Date :- 13/09/2024 between 11:00 am to 12:00 pm with unlimited extension of 5 minutes. 2.) Last date of submission of EMD with KYC is :- 12/09/2024 up to 5:00 pm. (IST.) 3.) Date of Inspection :- 13/08/2024 to 11/09/2024 between 11:00 am to 4:00 pm (IST). 4.) Description of the immovable property: Unit No. 101 1st Floor 1 BHK carpet area 453 sq. ft., i.e. 42:10 sq. mtrs., with one car parking space building name W1 Lodha Amara Cluster Lodha Codename Big Bang Project Clariant Compound Balkum Thane-400608</li> </ol>	60,00,000/- (Rupees Sixty Lakhs Only). EMD: Rs. 6,00,000/- (Rupees Six Lakhs Only), 10% of Reserve Price. Bid Increment – Rs. 50,000/- (Rupees Fifty Thousand
		1

### Terms and Conditions of the Public Auction are as under

ate: 13/08/2024

ce:- THANE

- Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existin and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited.
- The Secured asset will not be sold below the Reserve price.
- The Auction Sale will be online through e-auction portal.
- The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 13th September, 2024 from 11:00 AM to 12:00 PM to onwards will unlimited auto extension of 5 minutes each.
- For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for clarification please connect with Authorized officer.

Sd/- (Vishwajeet Tusharkant S ed Officer, Bajaj Housing Finance Lir Date: 13.08.2024 DIN: 00611815

### Trust Investment Advisors Private Limited CIN:U67190MH2006PTC162464

### Registered Office:109/110, FIRST FLOOR, BALARAMA PREMISES, BANDRA KURLA COMPLEX, BANDRA (E) MUMBAI MH 400051

Net Profit/(Lo.           2         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         4           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(exck)           8         Securities Pret           9         Net Worth           10         Paid Up Debt f           11         Outstanding R           12         Debt Equity R	EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE Q Particulars : form Operations oss) for the period(before Tax,Exceptional and/or y items)	UARTER ENDED 30th Ju For the Quarter Ended 30-06-2024 Unadited (Rs. In Lakhs) 9,268.65	ne, 2024 Corresponding Quarter for the Previous Year ended 30-06-2023 Unaudited (Rs. In Lakhs)	For the Year Ended 31-03-2024 (Audited)
1         Total Income I           Net Profit/Lo.         2           2         Extraordinary           Net Profit/Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/Lo.         4           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves[excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	e form Operations oss) for the period(before Tax,Exceptional and/or	Ended 30-06-2024 Unadited (Rs. In Lakhs)	Quarter for the Previous Year ended 30-06-2023 Unaudited	Ended 31-03-2024
1         Total Income I           Net Profit/Lo.         2           2         Extraordinary           Net Profit/Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/Lo.         4           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves[excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	e form Operations oss) for the period(before Tax,Exceptional and/or	30-06-2024 Unadited (Rs. In Lakhs)	Previous Year ended 30-06-2023 Unaudited	31-03-2024
1         Total Income I           Net Profit/Lo.         2           2         Extraordinary           Net Profit/Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/Lo.         4           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves[excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	e form Operations oss) for the period(before Tax,Exceptional and/or	Unadited (Rs. In Lakhs)	ended 30-06-2023 Unaudited	
1         Total Income I           Net Profit/Lo.         2           2         Extraordinary           Net Profit/Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/Lo.         4           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves[excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	e form Operations oss) for the period(before Tax,Exceptional and/or	Unadited (Rs. In Lakhs)	30-06-2023 Unaudited	
Net Profit/(Lo.           2         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	oss) for the period(before Tax,Exceptional and/or	Unadited (Rs. In Lakhs)	Unaudited	
Net Profit/(Lo.           2         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	oss) for the period(before Tax,Exceptional and/or	(Rs. In Lakhs)		(Audited)
Net Profit/(Lo.           2         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	oss) for the period(before Tax,Exceptional and/or	· · ·	(Rs. In Lakhs)	(Addited)
Net Profit/(Lo.           2         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         3           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(excl.           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt 1           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	oss) for the period(before Tax,Exceptional and/or	9,268.65		(Rs. In Lakhs)
2 Extraordinary Net Profit/(Lo: 3 Extraordinary Net Profit/(Lo: 4 Extraordinary Total Comprel 5 the period(aft 6 Paid-up Equity 7 Reserves(excl) 8 Securities Prei 9 Net Worth 10 Paid Up Debt 0 11 Outstanding R 12 Debt Equity R Earnings Per S			8,989.49	33,728.39
Net Profit/(Lo.           3         Extraordinary           Net Profit/(Lo.         4           4         Extraordinary           Total Compret         5           5         the period(aft           6         Paid-up Equity           7         Reserves(excl)           8         Securities Prei           9         Net Worth           10         Paid Up Debt t           11         Outstanding R           12         Debt Equity R           12         Debt Equity R           12         Debt Equity R	y items)			
3 Extraordinary Net Profit/(Lo: 4 Extraordinary 7 Total Compret 5 the period(aff) 6 Paid-up Equity 7 Reserves(exclu 8 Securities Pret 9 Net Worth 10 Paid Up Debt 11 Outstanding R 12 Debt Equity R Earnings Per S		3,683.88	3,748.40	11,483.05
Net Profit/Lo.           4         Extraordinary           Total Comprel         5           5         the period(aft           6         Paid-up EquityR           7         Reserves(exclustres)           8         Securities Preid           9         Net Worth           10         Paid Up Debt 0           11         Outstanding R           12         Debt Equity R           Earnings Per S	oss) for the period before Tax(after Exceptional and/or			
4 Extraordinary Total Compret 5 the period(aft 6 Paid-up Equity 7 Reserves(excl. 8 Securities Pret 9 Net Worth 10 Paid Up Debt 11 Outstanding R 12 Debt Equity R; Earnings Per S	y items)	3,683.88	3,748.40	11,483.05
Total Comprel 5 the period(aft 6 Paid-up Equity 7 Reserves(excl) 8 Securities Prei 9 Net Worth 10 Paid Up Debt t 11 Outstanding R 12 Debt Equity R; Earnings Per S	oss) for the period after tax(after Exceptional and/or			
5 the period(aft 6 Paid-up Equity 7 Reserves(exclustres Prent 9 Net Worth 10 Paid Up Debt # 11 Outstanding R 12 Debt Equity R Earnings Per S	y items)	2,483.79	2,691.99	8,757.47
5 the period(aft 6 Paid-up Equity 7 Reserves(exclu- 8 Securities Prei 9 Net Worth 10 Paid Up Debt i 11 Outstanding R 12 Debt Equity R Earnings Per S				
6 Paid-up Equity 7 Reserves(exclusion) 8 Securities Pref 9 Net Worth 10 Paid Up Debt ( 11 Outstanding R 12 Debt Equity R; Earnings Per S	ehensive Income for the period [Comprising Profit/(loss) for	r		
7 Reserves(excl 8 Securities Prer 9 Net Worth 10 Paid Up Debt of 11 Outstanding R 12 Debt Equity Ra Earnings Per S	fter tax)and Other Comprehensive Income(after tax)]	2,483.79	2,691.99	8,745.48
8 Securities Pret 9 Net Worth 10 Paid Up Debt ( 11 Outstanding R 12 Debt Equity Ra Earnings Per S	ty Share Capital(Face value of Rs.10 each)	650.00	650.00	650.00
9 Net Worth 10 Paid Up Debt ( 11 Outstanding R 12 Debt Equity Ri Earnings Per S	cluding Revaluation Reserve)	87,272.26	78,734.98	84,788.47
10 Paid Up Debt ( 11 Outstanding R 12 Debt Equity Ra Earnings Per S	emium Account	-		-
11 Outstanding R 12 Debt Equity R Earnings Per S		75,321.64	75,616.69	75,549.16
12 Debt Equity Ra Earnings Per S	t Capital/ Outstanding Debt	1,20,582.54	1,10,902.35	1,16,951.87
Earnings Per S	Redeemable Preference Shares	NA	NA	NA
	Ratio	1.37	1.40	1.37
an arations)	Share(of Rs.10 each) (for continuing and discontinued			
operations)				
1. Basic:				
13 2. Diluted:		38.21	41.42	134.73
14 Capital Redem		-	-	
15 Debenture Re	mption Reserve	12,600.62	3,768.29	9,889.32
16 Debt Service C	mption Reserve edemption Reserve	2.75	2.95	2.68
17 Interest Servic	· · · · · · · · · · · · · · · · · · ·	2.75	2.01	1.78

### NOTES

a) The above is an extract of the detailed format of quarterly/annual financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly/annual financial results are available on the websites of the BSE Limited www.bseindia.com) and the webiste of the Company. (https://trustgroup.in/).

b) For the other line items referred in regulation 52(4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange (BSE Limited ) and can be accessed on the URL (www.bseindia.com).

c) The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of a footnote.

	For and on behalf of the Board of Directors
Place: Mumbai	Trust Investment Advisors Private Limited
Date: 09.08.2024	Sd/-
	Nipa Sheth
	Director
	DIN: 00081064

# AAGAM CAPITAL LIMITED

CIN: L65990MH1991PLC064631 Regd. PREMISES NO.2, 1ST FLOOR, RAHINTOOLA HOUSE, 7, HOMJI STREET, FORT MUMBAI - 400001 email: aagamcltd@gmail.com, website: www.aagamcapital.com Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended on 30th June, 2024 (Bs in Lak

	(HS IN Lakins except EPS)					
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended June 30, 2024 Unaudited	Quarter Ended March 31, 2024 Audited	Quarter Ended June 30, 2023 Unaudited	Year Ended March 31, 2024 Audited	
A	Income from Operations	0.76	0.77	1.25	3.78	
В	Other Income	0.00	0.00	0.00	0.05	
1	Total Income	0.76	0.77	1.25	3.83	
2	Net Profits/ (Loss) for the period (before tax, exceptional and/ or extraordinary items)	(2.53)	(4.41)	(1.52)	(10.67)	
3	Net Profits/ (Loss) for the period before tax (after exceptional and/ or extraordinary items)	(2.53)	(4.41)	(1.52)	(10.67)	
4	Net Profits/ (Loss) for the period after tax (after exceptional and/ or extraordinary items)	(2.53)	(4.45)	(1.52)	(10.71)	
5	Total comprehensive income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive income (after tax)]	(2.53)	(4.45)	(1.52)	(10.71)	
6	Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	500	500	500	500	
7	Earning Per Share					
	1. Basic	(0.05)	(0.09)	(0.03)	(0.21)	
	2. Diluted	(0.05)	(0.09)	(0.03)	(0.21)	
NOTES:						

The Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2024 have been prepared in accord with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 : results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Dir of the Company in their respective meetings held on 12th August, 2024. The Statutory Auditors of the Cor have carried out Audit of these results.

Previous year's figures have been rearranged/ regrouped wherever necessary These financial results are available on the Company's website www.aagamcap These financial te of BSE where

e the equity shares of the Company are listed.	 	 	 	

For and on behalf of the Boa

Anil Kothari
Wholetime Director
DIN: 01991283